

Elegant Floriculture & Agrotech (India) Limited

101, Sagarika CHS Ltd., Plot No. 89, Juhu Tara Road, Santacruz (W), Mumbai - 400 049. Tel. : 6708 4881 / 82 / 83 Email : elegantflora2012@gmail.com

Date: 17th September, 2020

To, **BSE Limited** Department of Corporate Service, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001.

<u>Ref: Elegant Floriculture & Agrotech (I) Limited</u> <u>Script Code: 526473</u>

<u>Sub:</u> <u>Submission of newspaper advertisements of unaudited quarterly financial</u> results for the quarter ended June 30, 2020

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, kindly find attached herewith copies of newspaper advertisements of the unaudited quarterly financial results for the quarter ended June 30, 2020, published in "Active Times" – English Edition and "Mumbai Lakshadeep" – Marathi Edition on Thursday, September 17, 2020.

Kindly take the same on your records.

Thanking you.

Yours faithfully, For Elegant Floriculture & Agrotech (India) Limited

Rajkumar Agarwal DIN: 00127496 Whole-time Director

Encl: as above

Does not forget Muharram': BJP leader taunts Bengal CM

over no to ritual

Kolkata : West Bengal chief minister Mamata Banerjee is running a "tees per cent logon ki sarkar (a government that serves only 30 per cent of the state's population)", alleged Kailash Vijayvargiya, national general secretary of the Bharatiya Janata Party (BJP) on Wednesday, after the Kolkata Police stopped a religious programme of his party. The BJP leader added that the CM "does not forget Friday rituals and Muharram". Vljaywargiya did not specify as to which section he was referring to as 30 per cent. "The rights of 70 per cent of the population have been taken away. Yeh tees

Place : Mumbai

per cent logon ki sarkar hai (this is a government of 30 per cent people). Can't we even hold tarpan (a Hindu ritual) in Bengal during Mamata Banerjee's rule?' said the BJP leader this afternoon after the Kolkata police stopped a religious programme of his party. "Mamata Ji does not forget Friday rituals and Muharram. But she is always against the Hindus. Is it a crime to observe Hindu rituals in West Bengal?" added Vijayvargiya.

assumed that the title of the said Flat premise is clear and marketable. R. L. Mishra Advocate, High Court, Mumb Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E), Indian Bank इंडियन बैंक (x)ALLAHABAD \Lambda इलाहाबाद Zonal Office Mumbai West : Manish Commercial Centre, 216 A. Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400025. SALE NOTICE (Tender Cum Auction Sale) Bank invites tenders for sale through auction of following movable assets seized by him from er who failed to repay the branch's dues on "AS IS WHERE IS & WHATEVER THERE IS BASIS Reserve Price (Amt. In lacs) Registration Borrower'S Name / Account Number Make Branch No. Dahisar M/s. Kalpana tours and travels / MH47N1583 Hyundai 0.60 (East) 50343319208 late of Auction (online) on 24 09 2020 10 00 A M to 05 00 P M Place · Mahindra Firs Choice Wheels Limited, Lalbahadur Shastri Road, Godrej and Boyce Industry Estate /ikhroli West, Mumbai, Maharashtra. Website Address : www.ediig.in. Contact Mr. Kamlesh Talekar. 9223576900

PUBLIC NOTICE

IOTICE IS given on behalf of my client MR

SHNUKANT K. JAKHOTIYA who is the

wner of Flat No. B/206, Second Floor, RUCH

CO-OP. HSG. SOC. LTD., R. N. P. Park, Bhayandar (E), Tal. & Dist-Thane-401105.

However, my client has lost the original Builder Agreement dated 30.07.1991 executed

etween M/S. BASUDEV BUILDERS PVT

LTD. & M/S. SIGNORA WOVEN STUFF PVT.

LTD.. If any person having any claim in respec

of the above said agreement dated 30.07.1991 by way of sale, exchange, charge,

gift, trust inheritance possession, lease mortgage, lien or otherwise howsoever

they/she/he is requested to inform me and the

under signed in writing within 14 days of this

notice together with supporting documents

failing which the client of such person if any will

be deemed to have been waive and no claim

thereafter shall be entertained and it shall be

FERM & CONDITIONS : 1. Vehicle sale will be held on "As is where is & whatever there i asis" 2. The successful bidder has to pay the balance bid amount within 7 days otherwis ale will be treated as cancelled and entire deposit made by successful bidder will be forfeited . The successful bidder shall bear the legal charges / fees & Incidental expenses namel amp duty / transfer fees etc., and other statutory dues attach to the vehicle, 4. The Bar has the absolute right to accept or reject or reject the tender / bid or postpone / cancel / restar the auction without assigning any reason therefore. 5. The sale is subject to confirmation b the Bank. Date : 16.09.2020 Sd



NOTICE This is to inform that Surya Children's Medicare Pvt. Ltd. (formerly know as Surya Nursing Home) located at Santacruz West Mumbai – 54 and Surya Biomedical Research centre located at Andheri west Mumbai-58, are going to discard medical records of indoor & utdoor patients till December 2009 Request of medical records will be accepted till 31st October 2020. After the said period Hospital will not be sponsible for any documentation

By order Hospital Management.

PUBLIC NOTICE

MRS SHUBHANGI JIGAR KAKKAD, Flat No. A/1405, Unique Aurum A Co-Operativ lousing Society Ltd, having address a Poonam Garden Mira Road (E) 401107 died n 16/07/2019 without making nomination.

The society hereby invites claims objections from the heir or heirs or other laimant or claimants/objectors to the ransfer of the said shares and interest of the eceased members in the capital/property of he society within a period of **15 days** from the publication of this notice, with copies of suc documents and other proofs in support of his/her/their/claims/objections for transfer of share and interest of the deceased membe in the capital/property of the society. If n laims/objections are received within the period prescribed above, the society shall be ree to deal with the shares and interest of th leceased members in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections if any, received by the society for transfer of shares and interest o the deceased member in the capital/proper of the society shall be dealt within the manne

ovided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/with the Chairman/ Secretary of the society between 11.00 A.M. to 8.00 P.M. from he date of publication of the notice till th date of expiry of its period.

For and on behalf of Sd- Hon. Secretary UNIQUE AURUM A CO-OP. HSG. SOC. LTD. Date: 17/09/2020

TICE is hereby given that, my clien Mrs. Shradha Paresh Joshi and Mr. Paresh Ganpat Joshi, are intending to burchase Flat No. 404, 4th floor, Parshuram Bhavan CHSL. (Previously known as Paras Ram Bhavan CHSL) B. P. Road, Bhayander (E), Thane 401105, Land earing Old Survey No. 113, Hissa No. 10 A (Pt) of Village Khari, Bhayander (E), Dist. Thane, within the jurisdiction of Mira Bhayander Municipal Corporation, area adm. 390 sq. ft. Super Built-up. hereinafter

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

NOTICE is hereby given to the public a large that my clients Mr. Kaushik Eknath Kini (66.67% shares Holder) and Mrs.

Vaishali Kaushik Kini (33.33% shares

Holder), are absolute Owners of with

respect to the residential Flat No. E/405,

Fourth Floor, admeasuring 62.00 Square

Meters. (Carpet Area inclusive of

Balconies), in E - Wing, in the building

type "G", known as Krishna Gardens, i

he township known as Viva Vrindavan

Township, Society known as Krishna

Garden And Krishna Residency

Co-operative Housing Society Ltd.

bearing Registration No.TNA/VSI/HSG/

TC)/26403/2014, dated 12.05.2014

lying being and situate at Village Bolinj,

Viva Vrindavan Townshin, New Viva

College Road, Virar (West), Taluka

Vasai, Dist. Palghar 401303,

Constructed on N.A. Land admeasuring

12280 Sq. Mtr. or thereabout, out of

Survey No. 414-B. lying being & situated

at within the Area of Sub Registrar at Vasai

No.II- Virar (herein after for brevity's sake

collectively referred to as "The Said

Flat"). And as such member THE TRANSFEROR is entitled to TEN (10)

shares having Share Certificate No. 155,

having Distinctive Nos. 1541 to 1550

(both inclusive) of the said society and of

the face value of Rs.50/- each.

(hereinafter for brevity's sake collectively

The said property actually belongs to (1)

Mr. Kaushik Eknath Kini (33.33% shares

Holder), (2) Mr. Eknath Shankar Kini

(33.33% shares Holder), & (3) Mrs.

Vaishali Kaushik Kini (33,33% shares

Holder) and they had purchased from

M/s. Viva Vrindavan Builders (The

Builders), duly registered with the Sub-

Registrar Vasai-5, bearing Receipt No

3227 and Document No Vasai-5- 3097

And Mr. Eknath Shankar Kini died

intestate on 11/01/2020 leaving behind

him one Son namely **Mr. Kaushik Eknath**

Kini (Co-Owner), One Daughter-in-law

Mrs. Vaishali Kaushik Kini (Co-Owner)

wife Widow Malti Eknath Kini and one

And, (1) Widow Malti Eknath Kini (wife of

deceased) and (2) Mrs. Namrata Yogesh

Tare (Daughter of deceased), given their

NOC CONSENT of legal heirs to Mr.

Kaushik Eknath Kini (Co-Owner & son o

After death of Late Mr. Eknath Shanka

Kini (Co-Owner), Mr. Kaushik Eknath

Kini (66.67% Shares Holder) and Mrs.

Vaishali Kaushik Kini (33.33% Shares

Holder), had given their Consent to the

said Society to transfer his undivided

right, title, interest and (33.33% shares

Holder) of Late Mr. Eknath Shankar Kini

(33.33% shares) in favour of Mr. Kaushik

Eknath Kini (66.67% shares Holder) and

accordingly the said society has

transferred the Said Flat & his shares on

By virtue of Law of inheritance and The

lindu succession Act 1956, my clients

Mr. Kaushik Eknath Kini (66.67% shares

Holder) and Mrs. Vaishali Kaushik Kini

(33.33% shares Holder) have become

sole and absolute owner of the said

Property who are entitled to succeed the

Whoever has any kind of right, title interest and share in the aforesaid

Property, shall come forward with their

genuine objection along with certified

copy of the documents to support thei

claim within 15 (Fifteen) days from the

ssue of this Notice, and contact me at the

helow mentioned address. Otherwise i

shall be deemed and presumed that m

clients are entitled to inherit the aforesaid

property, and all future correspondence

shall come in effect in my client's favour

And no claim shall be entertained after th

M.M. SHAH

(B.Sc. PGDM & SM. LLB.)

ADVOCATE HIGH COURT

expiry of Notice period.

deceased)

their name

estate of deceased.

Daughter Mrs. Namrata Yogesh Tare.

2013, dated 17.08.2013.

referred to as "The Said Shares").

called the said Flat) from Mr. Manoj Arur Supta and Mr. Sunny Arun Gupta. ny person/s or Bank or financial institution aving any right, title, interest claim, or mand by way of Sale, Exchange Mortgage, gift, trust, inheritance possession, easement or otherwise by way f tenancy or otherwise however in respe of the said Flat, is/are hereby required to make the same known in writing with documentary proof thereof to the ndersigned Within 15 days from the date ereof sd

MISS, SHALINI S, GAJBHIYE, (Advocate High Court 1207, Chandak Building No.2, Parbat Nagai S. V. Road, Dahisar (E), Mumbai 400068.

Mob.: 8454835668 Date: 17/09/2020, Place: Mumbai.

PUBLIC NOTICE

Notice is given to the public that Ravindra Goraksh Patil is the owners of Flat No.203, 2nd Floor, Kedarling Coop Housing Society Ltd., on the land bearing Plot No 5 Survey No. 176 Hissa No. 1/A1, of Village- Ris, Taluka-Khalapur, District-Raigad The original of chain documents of the said flat 1) Agreement for sale dated 31/03/1999 between M/s Gokul Constructions as Promoter and Rajendra Rohidas Thakare as Purchaser registered with Sub-Registrar of Karjat under lodgment 182/99 and registration no. 173/99 dtd.

31/03/1999 and 2) Possession Letter issued by M/s Gokul Constructions to Rajendra Rohidas Thakare is lost and not traceable Therefore anybody having any claim or encumbrance by way of inheritance, sale, mortgage, charge, Gift or lien etc of any kind on the above property on the basis of the above documents should inform the same within seven days of

Publication of this notice to the undersigned. Adv. Walke & Associates S-9/B-1, 2nd fl., Centurion Mall, Sector 19A. Plot 88-89, Nerul Navi Mumbai Mob- 8652112282

PUBLIC NOTICE

Notice is hereby given through my client MRS. HEMLATA NATWAR RATHOD who is the lega heir and wife of LATE SHRI. NATWAR NAGAR RATHOD and he was the owner of Flat No. 101, First Floor, Building No. 4B, SAMARPAN COMPLEX BUILDING NO. 4A & B CO-OP. HSG. SOC. LTD., Sector J, Jesal Park, Bhayandar (E) Dist-Thane-401105, and now she is selling the above said flat to any interested Purchaser o M/S. D. K. BUILDERS had sold the said Flat to MR. NATWAR NAGAR RATHOD vide agreement for sale dated 16.02.1992. MR. NATWAR NAGAR RATHOD expired on 31.12.2008 at Mumbai. After the death of MR. NATWAR NAGAR RATHOD, his wife MRS HEMLATA NATWAR RATHOD became the lega heir and single owner of the above said Fla

premises and the society has also transferred the same in Share Certificate bearing on 11.09.2016. If any person has any objection against my clien over sale of the above said property or regarding legal heirs in respect of the previous owners in the above property through claim of sale transfer, heirship, mortgage, lease, title, interes etc. then such person should raise her/his/thei claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement/notice. After that no claim will be entertained and after stipulated period i.e. 14 days it will be believed that there is no any claim

Near Railway Station, Nallasopara (E),

from any person against the above said property and then my client will proceed further for Sale/transfer of property in the name of any interested purchaser. er. R. L. Mishra Advocate, High Court, Mumbai

Shop No. 190, Bldg. No. 33, "J" Avenue Rustomiee Evershine Global City, Virar (West) - 401 303, Dist. Palghar Mobile : 8805007866 off. No. 23, 1st Floor, Sunshine He Place : Virar

ACTIVE TIMES

ALNA TRADING AND EXPORTS LIMITED CIN:L51900MH1981PLC025145 Registered Office: Allana House, Allana Road, Colaba, Mumbai-400 001. WWW.alna.co.in UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE' 2020


				(Rs. in Lakhs)
PARTICULARS	Quarter Ended June 30, 2020 Reviewed	Quarter Ended March 31, 2020 Audited	Quarter Ended June 30, 2019 Reviewed	Year Ended March 31, 2020 Audited
Total Income from operations (Net) Net Profit/ (Loss) for the	-	53.02	8.96	207.34
Period after tax Other Comprehensive	(1.55)	1.08	5.89	10.14
Income (After tax) Total Comprehensive Income	-	-	-	-
for the Period after tax Equity Share Capital Reserves (excluding Revaluation reserves as	(1.55) 20.00	1.08 20.00	5.89 20.00	10.14 20.00
shown in the Balance sheet of previous year) Earning Per share (Face value of Rs.10/- each) (* Not annualised)	-	-	-	177.59
a) Basic b) Diluted	(0.77)* (0.77)*	0.54* 0.54*	2.94* 2.94*	5.07 5.07

) The above Financial Results are approved by the Board of the Directors at its meeting held on 15th September,2020.

The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com).

By Order of the Board For Alna Trading And Exports Lt

	To find fidding find Exports Etd
	Sd/-
Place : Mumbai	(Anwar Chauhan)
Date : 15th September,2020	Director



Place: Mumbai Director Date:15/09/2020

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given Mr. Ramila Virchand Panchal & amp; Mr.Nilesh Virchand Panchal are the owner Flat no.2204,22 nd flr, Rub Regency Towers CHSL, Kavesar, Thane, who has approached The Shriram Housing Finance Limited, for creation of mortgage of the aforesaid Flat in favour of the Bank.It has been place on record Mr. Virchand Maviibhai Panchal expired on 20/5/2015 leaving behind only legal heirs as namely him 1) Smt.Ramila Virchand Panchal(wife), 2) Mrs. Hetal Shashikant Panchal (daughter) 3) Mrs. Bijal Dilip Panchal(Daughter) 4) Mr. Nilesh Virchanda (Son), and 5) Mrs. Bhavna Prakash Panchal(Daughter) thus, any person having any claim against or to said Flat by way of sale, exchange, mortgage, charge,gift, trust, inheritance, lease, lien, tenancy, license, development rights, easement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing alongwith supporting documents to the below mentioned address within Fourteen days from the date hereof, otherwise it shall be accepted that there does not exist any such claim and the same

TEJNAKSH HEALTHCARE LIMITED CIN No.:- L85100MH2008PLC179034

Regd. Office: Lion Tarachand Bapa Hospital, Lion Tarachand Bapa Hospital Marg, Sion - West, Mumbai - 400 022. Telephone No.: 022-24044983/84; Website: www.tejnaksh.com; Email ID: instituteofurology@gmail.com STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2020

	FOR TH	E QUARTER E	ENDED 30TH J	UNE, 2020			(Rs. in Lacs)
	Standalone Consolidate						
Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended 30.06.2020	Corresponding Quarter Ended in previous year 30.06.2019	Ended 31.03.2020	Quarter Ended 30.06.2020	Corresponding Quarter Ended in previous year 30.06.2019	Ended 31.03.2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations (net)	123.83	307.00	1113.77	158.45	445.81	1675.65
2	Net Profit/(Loss) for the period (before Extraordinary Items & Tax) Net Profit/(Loss) for the period before tax	21.28	100.35	266.06	10.21	103.38	296.55
Ĭ	(after Extraordinary Items)	21.28	100.35	266.06	10.21	103.38	296.55
4	Net Profit/(Loss) for the period after tax	15.36	72.45	192.35	4.45	74.64	214.56
5	Total Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	15.36	72.45	192.35	4.45	74.64	214.56
6	Equity Share Capital	1015.68	1015.68	1015.68	1015.68	1015.68	1015.68
7 8	Reserves (Excluding Revaluation Reserve) Earning Per Share (Before extraordinary items) (of ` 10/- Each)	-	-	-	-	-	-
	a) Basic	0.15	0.71	1.89	0.04	0.73	2.06
	b) Diluted	0.15	0.71	1.89	0.04	0.73	2.06
9	Earning Per Share (After extraordinary items) (of ` 10/- Each)						
	a) Basic	0.15	0.71	1.89		0.73	2.06
	b) Diluted	0.15	0.71	1.89	0.04	0.73	2.06

Notes

1) The Company primarily deals in the business of Healthcare & Innovation as single segment hence Segment Reporting as defined in Indiar Accounting Standard 17 (AS-17) issued by The Institute of Chartered Accountants of India is not applicable to the Company.

2) The above results were reviewed by Audit Committee and approved by the Board of directors of the Company at its meeting held at Mumbai or 15th September 2020 and published in accordance with regulation 33 of the SEBI (Lisiting Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015.

3) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com

For & on behalf of the Board of Directors Sd/-

Dr. Ashish Rawandale

Managing Director

Din: 02005733

Authorised Officer, Indian Bank

Place : Mumbai Date : 15.09.2020

CHANGE OF NAME	CHANGE OF NAME	CHANGE OF NAME	CHANGE OF NAME	CHANGE OF NAME	CHANGE OF NAME	
HAVE CHANGED MY OLD NAME BHARATKUMAR LALJI GUTKA TO IEW NAME BHARAT LALJI GUTKA	I HAVE CHANGED MY NAME FROM SHEETAL SANDESH KADAM TO SAKSHI SANDESH KADAM AS PER	I HAVE CHANGED MY NAME FROM MAHIMAKUMARI RAJESHKUMAR MALLAH TO MAHIMA RAJESHKUMAR MALLAH AS PER DOCUMENTS	I HAVE CHANGED MY NAME FROM SHOBA MADAN KSHETRI TO SHOBHA MADAN KESHI AS PER DOCUMENTS	I SAKEENA SHAFIQUE SARANG HAVE CHANGED MY NAME TO SAKINA SHAFIQUE SARANG AS PER DOCU- MENTS	I UDAYAN MAHENDRA SHAH HAVE CHANGED MY NAME TO UDAYANN MAHENDRA SHAH AS PER MAHARASHTRA GOVERNMENT	
HAVE CHANGED MY OLD NAME YOTSANA BHARAT GUTKA TO NEW IAME JYOSHNA BHARAT GUTKA HAVE CHANGED MY NAME FROM	DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM SHWETALEE SUNIL JADHAV TO SHWETALI SUNIL JADHAV AS PER	I HAVE CHANGED MY NAME FROM NEETU RAJESHKUMAR MALLAH TO RITU RAJESHKUMAR MALLAH AS PER	I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH SHAADAB TO SHADAB SHAIKH AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM	I SHAFEEQUE ABDUL GANI SARANG HAVE CHANGED MY NAME TO SHAFIQUE ABDUL GANI SARANG AS PER DOCUMENTS	GAZZETTE NO. (M-1994663) I MANAV NILESHKUMAR PATEL HAVE CHANGED MY NAME TO MANAV	PU This Notice is hereby given to Pravin Karamshi Patel (new p
AAD PATEL TO MOHAMMED SAAD ATEL MOHAMMED AYYUB KHAN HAVE CHANGED MY DAUGHTER'S NAME ROM ALIYA MOHAMMED AYUB (HAN (OLD NAME) TO ALIYA MOHAMMED AYYUB KHAN (NEW	DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM KADRI AHAD JAMIL TO AHAD JAMIL SAYED AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM PRATIMA MAGANLAL PITORDA TO	DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM ABHIJIT RAGHO SALASKAR TO ABHIJET RAGHO SALASKAR AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM USAMA MOHMAD ANAS MANSURI TO	NASHIT HILMI KABAKA TO NASHIT HILMI HAROON AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM DIWARI HARESH RANA TO DIVARI VALOBO AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM	I ANSAR AHMAD HAVE CHANGED MY NAME TO ANSAR AHMAD NIYAZ AHMAD KHAN AS PER DOCUMENTS I SALAHUDDIN AMINUDDIN HAVE CHANGED MY NAME TO SALAHUDDIN AMINUDDIN SHAIKH AS PER DOCU- MENTS	NILESH PATEL AS PER DOCUMENT I VIJAYABHANU JAYAPRAKASH HAVE CHANGED MY NAME TO JAYAPRAKASH VIJAYABHANU AS PER DOCUMENT I SAMRATA ARUN MANDVKAR HAVE CHANGED MY NAME TO SAMRATA	sale his flat i.e. Flat no.B/505, wing, Building no.3 of Shree S Our client inherit this flat as a legal heir so Karamshi Patel Kanta Narayan Patel, Mrs. S execute the agreement for sa
IAME) AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM (HAN RAFI MUKTAR (OLD NAME) TO RAFIQ HUSSAIN (NEW NAME) AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM	HANSA KALIDAS MAKWANA AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM MEENAKSHI RAVINDRA PATIL TO MINAKSHI RAVINDRA PATIL AS PER DOCUMENTS	USAMA ANAS MANSURI AS PER DOCU- MENTS I HAVE CHANGED MY NAME FROM VANITA BHUNJI KOLI TO VANITA BHANJI KOLI AS PER DOCUMENTS	MANOJ TO MANOJ VIJAYAN CHELOOR AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM PREETHA TO PRETHA MANOJ CHELOOR AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM	I SHAIKH KAMRUZZAMA ISHTEQUE HAVE CHANGED MY NAME TO KAMRUZZAMA ISHTIYAQUE AHMAD SHAIKH AS PER DOCUMENTS I ISHTEAQUE AHMED SHAIKH HAVE	ARUN MANDAVKAR AS PER DOCU- MENT I CHANDANI LALIT SHAH HAVE CHANGED MY NAME TO CHANDANI SAMEER VORA AS PER DOCUMENT	legal heirs of Late Pravin Kara Karamshi Patel) has also exp certificate is not available with Karamshi Patel is also expired If any person or persons, trus claiming any interest in abov
AHUL MARUTI TO RAHUL MARUTI AMADAR AS PER MAHARASHTRA GAZZATE NO. (M-2024399) DIVYANG SURAJ RAWAT S/O, SURAJ	I HAVE CHANGED MY NAME FROM JAYANT SHANTILAL KULARIA TO JAYENDRA SHANTILAL KULARIA AS PER DOCUMENTS	I HAVE CHANGED MY NAME FROM BHUNJI DEVJI KOLI TO BHANJI DEVJI KOLI AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM MUKESH CHAURASIA TO MUKESH	SANTOSHI KUMARI TO SANTOSHI SANJAY JHA AS PER DOCUMENTS . I DANIEL AURELIUS LANCY SEQUEIRA HAVE CHANGED MY NAME TO DANIEL LANCY SEQUEIRA AS PER DOCU-	CHANGED MY NAME TO ISHTIYAQUE FAYYAZ AHMED SHAIKH AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM GULFAMBANU TO GULFAM IRSHAD	I PRAFULCHANDRA KANTILAL VORA HAVE CHANGED MY NAME TO PRAFUL KANTILAL VORA AS PER DOCUMENT I THERESA YEVTAS CASTELINO HAVE	mortgage, gift, trust, inheritan ment, power of attorney or of Karamshi Patel are hereby n together with proof to the und
IARISHCHANDRA RAWAT R/O 1306/A, HREE SIDDHIVINAYAK CHS, IEMUKALANI CROSS ROAD NO-4, RANIWADI, KANDIVALI (WEST), JUMBAI 400067 HAVE CHANGED MY IAME TO DAKSH SURAJ RAWAT FOR	I HAVE CHANGED MY NAME FROM KALPANA DINESH TAIDE TO KALPANA DINESH TAYADE AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM DINESH MANIKROA TAIDE TO DINESH	KUMAR AS PER MAHARASHTRA GA- ZETTE NO (M-2018298) I HAVE CHANGED MY NAME FROM ZUBEDA IQBAL TO ZUBEDA IQBAL MOGAR AS PER DOCUMENTS	MENTS WE, JAYANT CHUNNILAL CHANDAN AND CHETNA JAYANT CHANDAN HAVE CHANGED OUR MINOR SON'S NAME FROM AAYU JAYANTILAL JAIN TO	HUSAIN KHAN AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM SINGH SHASHI CHANDRA SHEKHAR TO SHASHI SHEKHAR CHANDRA SHEKHAR SINGH AS PER DOCU-	CHANGED MY NAME TO THERESA CASTELINO DESAI AS PER DOCU- MENT. I SHEEBA VARMPETTAN HAVE CHANGED MY NAME TO SHEEBA	within 15 days from the date h of this flat will be completed wi claim or interest, which shall purpose.
LL PURPOSES. PRABHAT JOHNY NAYAK R/O ROOM IO.207, JUHU LANE, NAGAPPA CHAWL, WIRELESS ROAD, ANDHERI VEST. MUMBAI 400058. HAVE	MANIKROA TAYADE AS PER DOCU- MENTS I HAVE CHANGED MY NAME FROM SHAMIN KASAM MANSURI TO SHAMIM KASAM MANSOORI AS PER DOCU-	I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH AMENA BEGUM MANZOORALI TO SHAIKH MEENA BEGAM MANZOOR ALI AS PER DOCU- MENTS.	AAYU JAYANT CHANDAN AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM URMILABEN SHAMJI FARIA TO URMILA	MENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM JEETENDER MULCHAND HOTCHANDANI TO JEETENDRA MULCHAND HOTCHANDANI AS PER DOCUMENTS.	STALIN AS PER DOCUMENT. I SHAUKAT KHAN & SHOKAT KHAN HAVE CHANGED MY NAME TO SHAUKATALI RAJIM KHAN AS PER DOCUMENT	1/Bhag
HANGED MY NAME TO PRABHAT OGI NAYAK FOR ALL PURPOSES. HAVE CHANGED MY OLD NAME NDUDEVI YOGENDRAPRASAD RIPATHI TO NEW NAME INDU	MENTS I HAVE CHANGED MY NAME FROM SHAMA ZAHIRA / SHAMAZEHRA JAFARI TO SHAMA JAFARI AS PER	I HAVE CHANGED MY NAME FROM CHAUDHRI MOHSINA KHATOON NIYAZ AHMED TO MOHSINA KHURSHID AHMED KHAN AS PER DOCUMENTS.	SHAMJI FARIA AS PER DOCUMENTS WE, JAYANT CHUNNILAL CHANDAN AND CHETNA JAYANT CHANDAN HAVE CHANGED OUR MINOR DAUGHTER'S NAME FROM VRUDHI JAYANTILAL JAIN TO UTUNI INVUT OLIVIDAI JAO PER	I HAVE CHANGED MY NAME FROM VIDHI JEETENDR HOTCHANDANI TO VIDHI JEETENDRA HOTCHANDANI AS PER DOCUMENTS.	I HAVE CHANGED MY NAME FORM KHURSHIDABANO SHAIKH & KHAN KHURSHIDA BANU MD. MUSTAFA TO KHURSIDA BANO SHAIKH AS PER DOCUMENT	PU NOTICE is hereby giv ANUSHREE SAMEER BA Before Marriage) Daught
OGENDRAPRASAD TRIPATHI HAVE CHANGED MY NAME FROM PERPETUAL SUCCORINA RAJARATNAM TO NEW NAME	DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM DELFINA SHETTY / DELPHINA AN- THONY CHETTY TO DELPHINA JAMAJIYAR SHETTY AS PER DOCU-	I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD YASIR SHAFQAT ALI TO MOHAMMAD YASIR SHAFQAT ALI AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM	TO VRUDHI JAYANT CHANDAN AS PER DOCUMENTS I JYOTI DEVI MISHRAJYOTI DEVI HAVE CHANGED MY NAME TO JYOTI NAGESH MISHRA AS PER DOCU-	I HAVE CHANGED MY NAME FROM RINKU CHANDUMAL SIDHANI TO VIDHI JEETENDRA HOTCHANDANI AS PER DOCUMENTS. I JAYESH KUMAR KARAMSHI SHAH	I RAJIYA BANU MD MUSTAFA KHAN HAS CHANGED MY NAME TO TAHAJUBI MOHIDDIN SHAIKH AS PER DOCUMENT	passed away on 30 Dec 2 Apartment bearing numl building, Dr. Ramesh Pra Maruti Road, Naupada,Th eachbearing distinctive nos
ERPETUL SALVADOR VAZ AS PER DOCUMENT, ADHAR AND PAN HAVE CHANGED MY NAME FROM DITYA MANOJ SANGHVI TO ADITYA JIKITA SHAH AS PER MAHARASHTRA	MENTS I HAVE CHANGED MY NAME FROM AN- THONY SOURIMUTTU SHETTY / AN- THONY CHETY TO JAMAJIYAR MUTTU CUISTEX AND FOR DOCUMENTS	KHAN MOHD ALTAMASH MOHD MIHRAJ TO ALTAMASH MERAJ KHAN AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM RACHEL LORIEN REGO TO RACHEL	MENTS I UDINA RAWAT HAVE CHANGED MY NAME TO UDINA DEVI AS PER DOCU- MENTS	SUMARIA HAVE CHANGED MY NAME TO JAYESH KARAMSHI SHAH AS PER DOCUMENT I KUNDAN JAYESH SHAH SUMARIA HAVE CHANGED MY NAME TO	I SAMI SHABIR PATEL HAVE CHANGED MY NAME TO SAMI SHABBIR PATEL AS PER DOCUMENT I SHABIR NOOR MOHAMMAD PATEL	for transfer of said flat and legal heir and representativ Shri. PRAVIN ANANT TAI passed away on 27 Nov 20
GOVT GAZATTE NO M-2017475 DT 27 UG-25EP2020 HAVE CHANGED MY NAME FROM JARENDRAKUMAR MOHANLAL JAUHAN TO NARENDRA MOHANLAL	SHETTY AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM SELVIMERRY SHETTY / SELVIMARY CHETTY TO SELVIMARY SHETTY AS PER DOCUMENTS	LAWRENCE REGO AS PER DOCU- MENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM RAM CHANDRA RAM TO RAMCHANDRA PRAJAPATI AS PER DOCUMENTS.	I HAVE CHANGE MY NAME FROM SIPAN SHANKAR CHAKRABORTY TO SIPAN SANKAR CHAKRABORTY AS PER DOCUMENTS I HAVE CHANGE MY NAME FROM	KUNDAN JAYESH SHAHAS PER DOCU- MENT I KUNDAN JAYESHKUMAR SHAH SUMARIA HAVE CHANGED MY NAME TO KUNDAN JAYESH SHAH AS PER DOCI MICHT	HAVE CHANGED MY NAME TO SHABBIR NOOR MOHAMMED PATEL AS PER DOCUMENT I YASMEEN SHABIR PATEL HAVE CHANGED MY NAME TO YASMIN	SHEDULE OF TH All person claiming an by way of sale, gift, lease, i trust, possession, easeme are hereby required to ma
HAUHAN AS PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM IRUNAL HARSHAD GHARAT TO LATA IANDLAL MILANI VIDE GOVT OF IAHARASHTRA GAZETTE (M-201370)	I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH WASIM MAGDUM MOHAMMADNAZIR TO WASIM MAGDUM SHAIKH AS PER DOCU- MENTS	I HAVE CHANGED MY NAME FROM KHAN HAFSA KALIM TO HAFSA MOHAMMED KALEEM KHAN AS PER DOCUMENTS.	SHANKAR SACHINDER CHAKRABORTY TO SANKAR SACHINDER CHAKRABORTY AS PER DOCUMENTS I HAVE CHANGE MY NAME FROM PARAG ASHOKLAL LAD TO PARAG	DOCUMENT I JAYESH KARAMSHI SHAH SUMARIA HAVE CHANGED MY NAME TO JAYESH KARAMSHI SHAH AS PER DOCUMENT I SHAH VIRAL PRAVIN HAVE CHANGED	SHABBIR PATELAS PER DOCUMENT I ZUBAIR ABDULLA SAYYAD HAVE CHANGED MY NAME TO ZUBAIR ABDULLA SAYYED AS PER DOCU- MENT	documents to the undersig working hours within 08 da transfer/allotment will be SAMEER BANGARE witho
HAVE CHANGED MY NAME FROM USHIT SHIRISHCHANDRA PAREKH O RUSHIT SHIRISH PAREKH AS PER DOCUMENTS	I HAVE CHANGED MY NAME FROM ARJUN BHIMAPPA KARESHMALLU TO ARJUN BHIMSHAPPA KARESHAMMA AS PER DOCUMENTS	I HAVE CHANGED MY NAME FROM REHMAN PARKAR ABDUL SAMAD ABDUL. TO ABDUL SAMAD ABDUL REHMAN PARKAR. AS PER DOCU- MENTS.	ASHOKLAL SHAH AS PER DOCU- MENTS I HAVE CHANGE MY NAME FROM SONALI PARAG LAD TO SONALI	MY NAME TO SHAH VIRRAL PRAVINAS PER DOCUMENT I MUSHARAF ASLAM SHAIKH HAVE CHANGED MY NAME TO MUSHARRAF ASLAM SHAIKH AS PER DOCUMENT	I SUBHASHCHANDRA RADHESHYAM SHARMA HAVE CHANGED MY NAME TO SUBHASH RADHESHYAM SHARMA AS PER DOCUMENT	the same if any, shall be co Place: Thane Date : 16/09/2020 Mr. Sandip Bhoir Advocate, High Court.
HAVE CHANGED MY NAME FROM SHIRISHCHANDRA KANAKLAL PAREKH TO SHIRISH KANAKLAL PAREKH AS PER DOCUMENTS	I HAVE CHANGED MY NAME FROM MAROOF AHMAD KHAN TO MAROOF AHMAD ZUBAIR AHMED AS PER DOCU- MENTS	I HAVE CHANGED MY NAME FROM MADAN TIRTHBAHADUR KSHETRI TO MADAN TIRTHBAHADUR KESHI AS PER DOCUMENTS	PARAG SHAH AS PER DOCUMENTS WE HAVE CHANGE OUR CHILD'S NAME FROM MIHIR PARAG LAD TO MIHIR PARAG SHAH AS PER DOCUMENTS	I MS VAISHALI DATTARAM GADEKAR HAVE CHANGED MY NAME TO MRS MANASWI MANGESH PAWAR AS PER DOCUMENT	I SUSHMA SUBHASHCHANDRA SHARMA HAVE CHANGED MY NAME TO SUSHMA SUBHASH SHARMA AS PER DOCUMENT	B.Sc (Agri) , I.I.b

if any will be considered as waived. Date : 17.09.2020 MUMBAI Dated this 17 th September 2020

M/s. G.H.Shukla & amp; Co Mr. Jitendra G. Shukla Advocate, High Court Office no. 30, 3 rd Floor, Islam Bldg. Opp. Akbarallys Men's, V. N. Road Fountain, Bombay-400 001

UBLIC NOTICE

to General public, all persons know that our client Mr ew name Pravin Karamshi Chaudhary) has decided to)5 5th Floor 445 sq ft_carpet_plus 55 sq ft_terrace in F ee Sai Raj Park CHS Ltd., Rajaji Road, Dombvili East as a legal heir of Late Karamshi Valji Patel. The other tel i.e. sisters of our client Mrs. Harsha L. Patel. Smt Sonal Shantilal Patel has given their No Objction to sale of this flat in the name of our client. One of the aramshi Patel i.e. Jitu Karamshi Patel (brother of Pravir expired 30 years back n in Dombiyli itself. But his death with our client and other legal heirs. His mother Megha

trust, trustees or having any objection for said sale of bovementioned flat by way of sale, exchange, lease itance, bequest, possession, lien, easement, develop otherwise through our client's deceased brother Jitu y requested to send full particulars thereof in writing indersigned at following address during working hours e hereof, as otherwise further procedure related to sale without any reference or regard to any such purported hall be deemed to have been waived to an intent and

> Sd/ Advocate Smita Sansare hagyoday Bldg., Ramnagar, Below Khardikar Classes Dombivli (East), Dist -Thane

UBLIC NOTICE

given to the Public at large that my client ,Mrs. BANGARE (Miss. ANUSHREE PRAVIN TAKALE hter oflate Smt. ANJALI PRAVIN TAKLE who c 2019 and who was owner/allottee of a flat i.e mber 201 on the 2nd floor of Krishna Vihar Pradhan road, opp New Engish school, Ram ,Thane-400602. and holding 5 Shares or Rs.50/nos from 26 to 30 under share certificate no.15/nd the said shares in her name as she is the only ative of late Smt. ANJALI PRAVIN TAKLE. Further TAKLE spouse of Smt. ANJALI PRAVIN TAKLE / 2018.

THE PROPERTY ABOVE REFERED TO

an interest in the said property or any part thereof e, inheritance, exchange, mortgage, charge, lien ement. attachment or otherwise howsoever are make the same known along with the supporting rsigned at his mentioned office during the official days from the date hereof, failing which the said e completed in the name of Mrs. ANUSHREE ithout any reference to such claim or claims and considerer as waived or abandoned.

Shop No. 122, Sector -11 Vindhva Comercial Complex CBD Belapur. Navi-Mumbai. Mobile : 8668476036 Email : sundipbhoir583@gmail.com



(रू. लाखात)

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

We Mr. Anand Valiba Elag & Mrs. Krushnabai Anand Elag are jointly members at Karen C.H.S. Ltd, Flat No. 32, Hanuman Nagar, Katemanivali, Kalyan (E), Dist. Thane. 421301. We have Lost Share Certificate No. 18 of the said Society Bearing Distinctive no. 86 to 90 both inclusive 5 share of INR 50- each. If anyone found the same kindly return it to above address. Sd/-

Secretary For Karen Co-Op-Hsg.Soc.Ltd.

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given at large that an Original Agreement for Sale dated 2nd April 1984 made and entered into BETWEEN M/S DATTANI ASSOCIATES AND MR. GOVINE VYANKATESH PARALIAKR in respect of Fla No.B/45 on 4th Floor in the building knowr as DATTANI APARTMENT 5-B CO-OP. HSG SOC. LTD., situated at Shivaji Road, Kandivali (West), Mumbai 400 067, is lost/ misplaced by present owners MR. JAYESH VINAYKANT KURANI & MRS. SHILPA JAYESH KURANI

All persons who have any claim, right, title and/or interest or demands in or against the original Agreement by way of loss, mortgage charge, trust, lien, possession, gift inheritance, maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Akruti Apartments, Mathuradas Road Kandivali (West), Mumbai 400 067, within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned

Sd/ (R. Y. Laxmidhar)

Advocate

SURYA

सूचना येथे सुचित करण्यात येत आहे की, सुर्या चिल्ड्रन्स मेडिकेअर प्रा.लि. (पुर्वीची सुर्या नर्सिंग होम) सांताक्रुझ पश्चिम, मुंबई-५४ आणि सुर्या बायोमेडिकल रिसर्च सेंटर, अंधेरी पश्चिम, मुंबई-५८ हे डिसेंबर २००९ पर्यंतचे आतील व बाहेरील रुग्णांचे सर्व वैद्यकीय नोंदी नाश करणार आहेत. ३१ ऑक्टोबर, २०२० पर्यंत वैद्यकीय नोंदींची विनंती उपलब्ध होईल तद कालावधीनंतर कोणत्याही कागदपत्रांकरिता रुग्णालय जबाबदार असणार नाही आदेशान्वये

PUBLIC NOTICE

रुग्णालय व्यवस्थापन



HEALTH INSURA Effective 30-11-2020 We will be closing our office situated at Care Health Insurance Limited (Formerly known as Religare Health Insurance Co. Ltd.), Vyom Arcade 402, 403, 404, CST No. 447. Baji Prabhu Deshpande Marg. Teipal Scheme Road, No.5, Vile Parle (East), Mumbai - 400057 For any future correspondences with us. you may visit: Care Health Insurance Limited (Formerly known as Religare Health Insurance Co. Ltd.), Synergy Business Park, Office No.702 & 703, 7th Floor, Off Aarey Road, Goregaon (East), Mumbai - 400063 For any further details please contact: Mr. Shrenik Jadhav

Contact No. 022-40363700 Care Health Insurance Limited (Formerly known as Religare Health Insurance Co. Ltd.)

Regd. Office: 5th Floor,

४. उत्पन्न प्रतिभाग (रू.) (मूळ / सौमिकृत)

दी रब्बर प्रॉडक्टस लिमिटेड

सीआयएन:एल२५१००एमएच१९६५पीएलसी०१३३७९ नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट-सी४४, रोड क्र.२८, वागले इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे-४००६०४, महाराष्ट्र, भारत. ई-मेल:rpl@rubpro.com, वेबसाईट:www.rubpro.com

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता लेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(२	रु. लाखात
र्ग. 5.		संपलेली तिमाही/	वर्ष ते त आकडे/	मागील	मागील संपले	ोली
		चालु वर्ष	वर्ष	i i	संबंधित	तिमाही
	तपशील	३०.०६.२०२०	> ३१.०३.	२०२०	३०.०६.	२०१९
	कार्यचलनातून एकूण उत्पन्न		_	24.84		8.00
.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			· · · · ·		-
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(३०.५	(9)	(90.8८)	(88.88
	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)		57		`	(°) ,
•	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(30.4	(0)	(90.8८)	(88.88
.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	11.	57		`	(0) ,
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(३०.५	(9)	(90.8८)	(88.88
.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता		.,			(°, ,
Ì	सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष					
	उत्पन्न (करानंतर))		_	-		-
.	समभाग भांडवल	80.	1.1.	80.66		80.00
	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्राकानुसार					-
Ì	पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)		-	-		-
.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी)					
Ì	(खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)					
	१. मूळ					
	२. सौमिकृत	(0.0	14)	(0.२७)		(१.२१
1						
	आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कषचि संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंज ईटवर उपलब्ध आहे.			क मंडळाच्य		व करित
				•		सही/
					गीत सिंग र	
	ह : १६.०९.२०२०					
	ह : ९६.०९.२०२० ग : ठाणे		संचाल	नक (डीआय	ाएन:००२७	ၿဝန္ဝဖ
مەرى _a	ण : ठाणे 	र्क बिझनेस प्लाझा,	न्स लि संत ज्ञानेश्वर मा	मिटे र्ग, गुरूनानव	ड १ हॉस्पिटल	5 जवळ,
مەرى _a	ण : ठाणे	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क्र.: ९१–२२– उ६७१२०एमएच१९	न्स लि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅव् ४ ९३पीएलसी०७ ४	मिटेइ र्ग, गुरूनानव क्स:९१-२२ ४२७८	ड १ हॉस्पिटल -४२४६६:	চ जवळ
۵۱۰ ـ ـــــــــــــــــــــــــــــــــــ	ण : ठाणे	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क.: ९१–२२– त्र६७१२०एमएच१९ rup.com वेबसा	न्स लि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅव ४९३पीएलसी०७४ १ईट: www.la	मिटेइ र्ग, गुरूनानव क्स:९१-२२ अव्हट dderup.c	ड ह हॉस्पिटल –४२४६६: com	ऽ जवळ ३६४
۵۱۰ ـ ـــــــــــــــــــــــــــــــــــ	ण : ठाणे	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क.: ९१–२२– त्र६७१२०एमएच१९ rup.com वेबसा	न्स लि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅव ४९३पीएलसी०७४ १ईट: www.la	मिटेइ र्ग, गुरूनानव स्स:९१-२२ २२७८ dderup.cd य निष्कृष्कृष्	ड ह हॉस्पिटल –४२४६६: com	⁵ जवळ ३६४ वाल
۵۱۰ ـ ـــــــــــــــــــــــــــــــــــ	ण : ठाणे	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क.: ९१–२२– त्र६७१२०एमएच१९ rup.com वेबसा	न्स लि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅव ४९३पीएलसी०७४ १ईट: www.la	मिटेइ र्ग, गुरूनानव स्स:९१-२२ २२७८ dderup.cd य निष्कृष्कृष्	ड न्ह हॉस्पिटल – ४२४६६ com र्हाचा अह	⁵ जवळ ३६४ वाल
مەرى مەرى مەرى مەرى مەرى	ण : ठाणे	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क्र.: ९१–२२– ज्र६७ १२०एमएच१९ rup.com वेबसा ठ त्रित अलेरदाप	न्स लि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅंव १३४पएनसी०७६ ाईट: www.la 1रिशित दित्ती	मिटेव र्ग, गुरूनानव त्स:९१–२२ ३२७८ dderup.c य निष्क्र	ड क हॉस्पिटल – ४२४६६: com रा चा शह ाखात, ईपीएस	5 जवळ ३६४ वाल
2 2 2 2 2	ण : ठाणे	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क.:९१–२२– रु६७१२०एमएच१९ rup.com वेबसा हन्नित अलेस्वाप संपलेली तिमाही	ज्र्स् लि संत ज्ञानेश्वर मा ४९४६६३६३ फॅंब ४९३पीएलसी०७६ ।ईटः www.la 12िशित दित्ती संपलेली तिमाही	मिटेइ र्ग, गुरूनानव स्त:९१–२२ उर७८ dderup.c रा निष्कु (रू.ला संपलेले व	5 हॉस्पिटल – ४२४६६: com राचा अह राखात, ईपीएस र्ष संप २१९ ३१.०	ठ जवळ ३६४ व्याल व्यतिरित्
2 2 3 7.	ण : उगेणे	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क. :९१–२२– ऊ६७ १२०एमएच१९ rup.com वेबसा ठशित अलेरदाए संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	रुरा लि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅंट १९३पीएलसी०७४ इंट: www.la ।रिशित दिनी संपलेली तिमाही ३१.०३.२०२० लेखापरिक्षित	मिटेइ म, गुरुनानव स्त:९१–२२ २२७८ dderup.c रा निप्टक्ट (रु.ला संपठेले ब ३०.०६.२० अलेखापरि	5 ह हॉस्पिटल – ४२४६६: com राचा अह्य खात, ईपीएस र्ष सप २१९ ३१.० २१९ ३१.०	उ जवळ ३६४ ब्यतिस्ति बळेले वष् २३.२०२ वापरिक्षि
2 2 3 5 1.	ण : उगेणे	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क.:९१–२२– ज६७१२०एमएच१९ rup.com वेबसा ठञित अलेस्टाप संपलेली तिमाही ३०.०६.२०२०	रुरा लि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅंव १३४९एलसी०७६ ाईट: www.la 12िशित दिन्ती संपलेली तिमाही ३१.०३.२०२०	मिटेइ र्म, गुरुनानव स्त:९१–२२ २२७८ dderup.c (रु.ला संपलेले व ३०.०६.२०	5 ह हॉस्पिटल – ४२४६६: com राचा अह्य खात, ईपीएस र्ष सप २१९ ३१.० २१९ ३१.०	ठ जवळ ३६४ व्याल व्यतिस्ति गव्यतिस्ति गव्यतिस्ति
2 2 3 3 5 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1	ण : उगेणे	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क. :९१–२२– रु६७ १२०एमएच१९ rup.com वेबसा त्रञित अलेरदाए संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित ३०४.२८	रुस छि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅ ९९३पीएलसी०७६ इंट: www.la सिंपलेली तिमाही ३१.०३.२०२० लेखापरिक्षित ७२२.८६	मिटेइ र्म, गुरूनानव त्रस:९१-२२ २२७८ dderup.c एर.ल संपलेले व ३०.०६.२८ अलेखापरि ९१९	ड	5 जवळ ३६४ वाल ल्यातिरि ल्टे वष् लेले वष् २३.२० २३.२० २३.२० २३.२० २३.२० २३.२० २३.२० २३.२० २३.४० २४ १४
2 2 2 2 2 2 2 2	ण : ठाणे	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क. :९१–२२– ऊ६७ १२०एमएच१९ rup.com वेबसा ठशित अलेरदाए संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	रुरा लि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅंट १९३पीएलसी०७४ इंट: www.la ।रिशित दिनी संपलेली तिमाही ३१.०३.२०२० लेखापरिक्षित	मिटेइ म, गुरुनानव स्त:९१–२२ २२७८ dderup.c रा निप्टक्ट (रु.ला संपठेले ब ३०.०६.२० अलेखापरि	ड	उ जवळ ३६४ ब्यतिस्ति बळेले वष् २३.२०२ वापरिक्षि
	ण : ठाणे	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क. :९१–२२– रु६७ १२०एमएच१९ rup.com वेबसा त्रञित अलेरदाए संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित ३०४.२८ (१२५.२९)	रुरा लि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅंद ९९३पीएलसी०७६ इंट: www.la 12िथित दिनी संपलेली तिमाही ३१.०३.२०२० लेखापरिक्षित ७२२.८६ (९६.७३)	मिटेइ र्म, गुरूनानव त्रस:९१-२२ २७८ dderup.c एरु.ला संपलेले व ३०.०६.२० अलेखापरि ९१९	5 ह हॉस्पिटल – ४२४६६: com राचा अह राचा अह राचा अह राचा अह राचा राचा अह राचा राचा राचा राचा राचा राचा राचा राच	5 जवळ ३६४ व्यतिसि लेले वष् नव्यतिसि लेले वष् २२७.७:
2 2 2 3 3	ण : ठाणे	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क. :९१–२२– रु६७ १२०एमएच१९ rup.com वेबसा त्रञित अलेरदाए संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित ३०४.२८	रुस छि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅ ९९३पीएलसी०७६ इंट: www.la सिंपलेली तिमाही ३१.०३.२०२० लेखापरिक्षित ७२२.८६	मिटेइ र्म, गुरूनानव त्रस:९१-२२ २२७८ dderup.c एर.ल संपलेले व ३०.०६.२८ अलेखापरि ९१९	5 ह हॉस्पिटल – ४२४६६: com राचा अह राचा अह राचा अह राचा अह राचा राचा अह राचा राचा राचा राचा राचा राचा राचा राच	5 जवळ ३६४ व्यतिसि लेले वष नव्यतिसि लेले २ २२७.७: २८७.७:
2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2	ण : ठाणे	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क. :९१–२२– रु६७ १२०एमएच१९ rup.com वेबसा त्रञित अलेरदाए संपलेली तिमाही ३००६.२०२० अलेखापरिक्षित ३०४.२८ (१२५.२९) (१२५.२९)	रुरा लि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅंव १९३पीएलसी०७६ ।ईट: www.la 12िशित दिन्ती संपलेली तिमाही ३१.०३.२०२० लेखापरिक्षित ७२२.८६ (९६.७३) (९६.७३)	मिटेइ र्म, गुरूनानव त्स:९१-२२ २७८ dderup.c एरु.ला संपठेले व ३०.०६.२० अलेखापरि ९१९ ११७	5 ह हॉस्पिटल – ४२४६६: com राचा शहा वात, ईपीएस वित लेख .२९ ३१ .०१ : .०१ :	5 जवळ ३६४ व्याल खतिरि लेले व्य लेले व्य लेले व्य लेले व्य लेले व्य लेले व्य लेले व्य स्थ १.२०.७ २८७.७
2 2 2 2 2 3 2 3 2 3 2 3 2 3 2 3 2 3 2 3 2 3 2 3 2 3 2 3 2 3 2 3 3 3 3 3 3 3 3 3 3 3 3 3	ण : ठाणे	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क. :९१–२२– रु६७ १२०एमएच१९ rup.com वेबसा त्रञित अलेरदाए संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित ३०४.२८ (१२५.२९)	रुरा लि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅंद ९९३पीएलसी०७६ इंट: www.la 12िथित दिनी संपलेली तिमाही ३१.०३.२०२० लेखापरिक्षित ७२२.८६ (९६.७३)	मिटेइ र्म, गुरूनानव त्स:९१-२२ २७८ dderup.c एरु.ला संपठेले व ३०.०६.२० अलेखापरि ९१९ ११७	5 ह हॉस्पिटल – ४२४६६: com राचा शहा वात, ईपीएस वित लेख .२९ ३१ .०१ : .०१ :	5 जवळ ३६४ व्याल खतिरि लेले व्य लेले व्य लेले व्य लेले व्य लेले व्य लेले व्य लेले व्य स्थ १.२०.७ २८७.७
2 2 3 7. 7. 7. 7. 7. 7. 7. 7. 7. 7. 7. 7. 7.	ण : ठाणे	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क. :९१–२२– उ६७१२०एमएच१९ rup.com वेबसा ञत्रित अलेरदाए संपलेली तिमाही ३००६.२०२० अलेखापरिक्षित ३०४.२८ (१२५.२९) (१३३.६९)	रुरा लि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅंद ९९३पीएलसी०७६ इंट: www.la रिथित दिनी संपलेली तिमाही ३१.०३.२०२० लेखापरिक्षित ७२२.८६ (९६.०३) (९६.०३)	मिटेइ र्म, गुरूनानव स्व:९१-२२ १३७८ dderup.c एरु.ल संपलेले व ३०.०६.२० अलेखापरि ११७ ११७	5 ह हॉस्पिटल – ४२४६६: com राचि शह खात, ईपीएस क्षेत्र लेख .२९ ३१ .०१ : .०१ : .०१ :	5 जवळ ३६४ वाली विद्यतिरि केलेले व ३३.२० गापरिक्षि ४४१.९८ २८७.७ १६०.०८
2 2 2 3. 3. 3.	ण : ठाणे	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क.:९१–२२– ठ६७१२०एमएच१९ rup.com वेबसा ठन्नित अलेर्ट्याप संपलेली तिमाही ३००६.२०२० अलेखापरिक्षित ३०४.२८ (१२५.२९) (१३३.६९) (४२.१९)	रुरा लि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅंद ९९३पीएलसी०७६ इंट: www.la 12िथित दिनी संपलेली तिमाही ३१.०३.२०२० लेखापरिक्षित ७२२.८६ (९६.७३) (९६.७३) (५२५.०६) (५२९.२१)	मिटेइ र्म, गुरूनानव स्व:९१–२२ १३८८ dderup.c एरु.ल संपलेले व ३०.०६.२० अलेखापरि ११७ ११७ ८७	5 ह हॉस्पिटल – ४२४६६: com राचि शह वाचत, ईपीएस क्षेत्र लेख .२९ ३१ .०१ : .९० : .९० : .९० :	5 जवळ ३६४ व्याल व्यतिरि कलेले क ३ .२० २२७७७ २८७७ १६०.०० ९७.६१
2 2 2 3 3 3 4 3	ण : ठाणे जादणीकृत कार्यालय: ए-१०२, हॉलमा वान्द्रे (पूर्व), मुंबई-४०००५१, भारत वान्द्रे (पूर्व), मुंबई-४०००५१, भारत वान्द्रे (पूर्व), मुंबई-४०००५१, भारत सीआयएन: एत हे-मेल: info@ladde o जूल, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एव तपशील कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) साधारण प्रक्रियेतून कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबम्वर् करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबम्तर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समपान भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/– प्रतिभाग)	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क. :९१–२२– उ६७१२०एमएच१९ rup.com वेबसा ञत्रित अलेरदाए संपलेली तिमाही ३००६.२०२० अलेखापरिक्षित ३०४.२८ (१२५.२९) (१३३.६९)	रुरा लि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅंद ९९३पीएलसी०७६ इंट: www.la रिथित दिनी संपलेली तिमाही ३१.०३.२०२० लेखापरिक्षित ७२२.८६ (९६.०३) (९६.०३)	मिटेइ र्म, गुरूनानव स्व:९१-२२ १३७८ dderup.c एरु.ल संपलेले व ३०.०६.२० अलेखापरि ११७ ११७	5 ह हॉस्पिटल – ४२४६६: com राचि शह वाचत, ईपीएस क्षेत्र लेख .२९ ३१ .०१ : .९० : .९० : .९० :	उ जवळ ३६४ व्याली लेले व ३ ३.२० ३ ३.२० २८७.७ २८७.७ १६०.०० ९७.६१
α [U Δ Ξ Π Γ Γ Γ Γ Γ Γ Γ Γ Γ Γ	ण : ठाणे जिल्लाम् काय कार्यालय: ए-१०२, हॉलमा वान्द्रे (पूर्व), मुंबई-४०००५१, भारत वान्द्रे (पूर्व), मुंबई-४०००५१, भारत वान्द्रे (पूर्व), मुंबई-४०००५१, भारत दामेआयएन: एत हे-मेल: info@ladde o जूल, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एव तपशील कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) साधारण प्रक्रियेतून कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबम्व्र) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबम्तर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/– प्रतिभाग) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)°	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क.:९१–२२– ठ६७१२०एमएच१९ rup.com वेबसा ठझित अलेरदाए संपलेली तिमाही ३००६.२०२० अलेखापरिक्षित ३०४.२८ (१२५.२९) (१३३.६९) (४२.१९) १२८५.२६	रुरा लि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅंद ९३३पीएलसी०७६ इंट: www.la रिथित दिनी ३ १.०३.२०२० लेखापरिक्षित ७२२.८६ (९६.७३) (९६.७३) (१२५.०६) (५२९.२१) १२८५.२६	मिटेइ र्म, गुरूनानव स्व:९१-२२ १३७८ dderup.c एरु.ल संपलेले व ३०.०६.२० अलेखापरि ११७ ११७ २१९ २१८५	5 ह हॉस्पिटल – ४२४६६: com गिंचा शह वांचा तांचा शह वांचा तांचा शह वांचा तांचा शह वांचा तांचा वांचा तांचा तांचा वांचा तांचा तांचा वांचा तांचा	उ जवळ इ.इ.इ. व्याली लेलेले वा लोलेरिके वा नापरिक्षि ४४४१.९८ २८७.७: १६०.०० ९७.६१ ९८.६१
2 2 3 3 3 3 3 3 3 3	ण : ठाणे जित्तरागे	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क.:९१–२२– ठ६७१२०एमएच१९ rup.com वेबसा ठञ्जित अलेरदाप संपलेती तिमाही ३००६.२०२० अलेखापरिक्षित ३०४.२८ (१२५.२९) (१३३.६९) (४२.१९) १२८५.२६ (0.९२)	रुरा लि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅंद ९३३पीएलसी०७६ ।ईट: www.la रां यशित दिनी ३१.०३.२०२० लेखापरिक्षित ७२२.८६ (९६.७३) (९६.७३) (१२५.०६) (५२९.२१) १२८८५.२६ (0.८८)	मिटेइ र्म, गुरूनानव स्व:९१–२२ १९७८ dderup.c एरु.ल संपलेले व ३०.०६.२० अलेखापरि ११७ ११७ २८७ २८५	5 ह हॉस्पिटल – ४२४६६: com राचि अह प्राचि अह प्राचि अह भारत सेपाल भारत केख .२९ ३१ .०१ ः .२९ ३१ .०१ ः .२९ ३१ .०१ ः .२९ २१ .२९ २१ .२६ १ः	उ जवळ इइ ब्याली ख्यातिसि स्टिश्वे व इ. ८७.७ २८७.७ १६०.०७ ९७.६१ ९८.६१ २.८५.२१
-a <i>Ξπφε</i> -a <i>Ξπφε</i> -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a-a -a--a-a-a-a-a-a-a-a-a-a-a-a-a-a-a-a-a--a-a-a--a--a---a-------------	ण : उगेणे जिल्लाम् काल जिल्लाम् काल जान्लाम् काल जान्लाम् काल जान्लाम् काल जान्लाम् काल जान्लाम् काल्लाम् काल जान्लाम् काल्लाम् काल जान्लाम् काल्लाम् काल्लाम् काल्लाम् जान्लाम् काल्लाम् काल्लाम् काल्लाम् जान्लाम् काल्लाम् काल्लाम् काल्लाम् काल्लाम् जान्लाम् काल्लाम् काल्लाम् काल्लाम् जान्लाम् काल्लाम् काल्लाम् जान्लाम् काल्लाम् काल्लाम् काल्लाम् जान्लाम् काल्लाम् जान्लाम् काल्लाम् काल्लाम् काल्लाम् जान्लाम् काल्लाम् जान्लाम् काल्लाम् जान्लाम् काल्लाम् कालाम् जान्लाम् काल्लाम् जान्लाम् काल्लाम् जान्लाम् जान्लाम् कालाम् जान्लाम् जान्लाम् जान्लाम् काल्लाम् जान्लाम् जान्लाम् काल्लाम्लाम	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क.:९१–२२– ठ६७१२०एमएच१९ rup.com वेबसा ठझित अलेरदाए संपलेली तिमाही ३००६.२०२० अलेखापरिक्षित ३०४.२८ (१२५.२९) (१३३.६९) (४२.१९) १२८५.२६	रुरा लि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅंद ९३३पीएलसी०७६ इंट: www.la रिथित दिनी ३ १.०३.२०२० लेखापरिक्षित ७२२.८६ (९६.७३) (९६.७३) (१२५.०६) (५२९.२१) १२८५.२६	मिटेइ र्म, गुरूनानव स्व:९१–२२ १९७८ dderup.c एरु.ल संपलेले व ३०.०६.२० अलेखापरि ११७ ११७ २८७ २८५	5 ह हॉस्पिटल – ४२४६६: com गिंचा शह वांचा तांचा शह वांचा तांचा शह वांचा तांचा शह वांचा तांचा वांचा तांचा तांचा वांचा तांचा तांचा वांचा तांचा	5 जवल इस् ब्यालि क्लेले वा नापरिक्षि ४४४१.९ २८७.७ १६०.०० ९७.६१ ९८.६१ २८५.२ ०.१:
2 3 3 3 3 3 4 5 7 7 7 7 7 7 7 7 7 7	ण : ठाणे जित्तरागे	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क.:९१–२२– ठ६७१२०एमएच१९ rup.com वेबसा ठञ्जित अलेरदाप संपलेती तिमाही ३००६.२०२० अलेखापरिक्षित ३०४.२८ (१२५.२९) (१३३.६९) (४२.१९) १२८५.२६ (0.९२)	रुरा लि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅंद ९३३पीएलसी०७६ ।ईट: www.la रां यशित दिनी ३१.०३.२०२० लेखापरिक्षित ७२२.८६ (९६.७३) (९६.७३) (१२५.०६) (५२९.२१) १२८८५.२६ (0.८८)	मिटेइ र्म, गुरूनानव स्व:९१–२२ १९७८ dderup.c एरु.ल संपलेले व ३०.०६.२० अलेखापरि ११७ ११७ २८७ २८५	5 ह हॉस्पिटल – ४२४६६: com राचि अह प्राचि अह प्राचि अह भारत सेपाल भारत केख .२९ ३१ .०१ ः .२९ ३१ .०१ ः .२९ ३१ .०१ ः .२९ २१ .२९ २१ .२६ १ः	5 जवल इस् ब्यालि क्लेले वा नापरिक्षि ४४४१.९ २८७.७ १६०.०० ९७.६१ ९८.६१ २८५.२ ०.१:
عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ عالیہ 	ण : डाणे जिल्लाम् कार्यलम् कार्यलयः ए-१०२, हॉलमा वान्द्रे (पूर्व), मुंबई-४०००५२, भारत सीआयएनः एद हे-भेलः info@ladde o जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एव तपशील कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) साधारण प्रक्रियेतून कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) करावंबेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) करावंबेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) करावंबेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इत्तर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/– प्रत्येकी)* मूळ सौमिकृत रिम कालावधीकरिता उत्पन्न प्रतिभाग हे वार्षिकीकृत नाहीत. कमेव माहिती	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क. :९१–२२– उ६७१२०एमएच१९ rup.com बेबसा इत्रित अलेरदवाए संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित ३०४.२८ (१२५.२९) (१२५.२९) (१२५.२९) (१३३.६९) (४२.१९) १२८५.२६ (०.९२) (०.९२)	रुरा छि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅं ९९३पीएलसी०७४ इंट: www.la ।रिशित दिन्ती ३ १.०३.२०२० लेखापरिक्षित ७२२.८६ (९६.७३) (९६.७३) (१२१.२१) (२२.२२) (५२१.२२) (२८८.२६ (०.८८) (०.८८)	मिटेइ र्म, गुरूनानव त्रप्त:९१-२२ १२७८ dderup.c रा निप्त्वरु (रू.ल संपलेले व ३ ०.०६.२८ अलेखापरि ९१९ ११७ ८७ ३९ १२८५	5 हॉस्पिटल – ४२४६६: com राचा अह राचा अह राखात, ईथीएस खात, क्षेत्र केख देख देख देख देख देख देख देख देख देख द	उ जवळ ३६४ व्यतिरि लेले व तेलेले व व तेलेले व व तेले द र ८.७.७ २ ८.७.७ १ ६ ०.९ १ २ ८.९.२ २ ८.९.७ १ २ ८.९.७ १ २ २ ८.९.७ २ २ ६४ १ २ ६४ १ २ ६४ १ २ ६४ १ २ ६४ १ २ ६४ १ २ ६४ १ २ ६४ १ २ ६४ १ २ ६४ १ २ ६४ १ २ ६४ १ २ ६४ १ २ ६४ १ २ ६४ १ २ ६२ १ २ ६४ १ २ ३ ६४ १ २ ३ ६४ १ २ २ १ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २
- 2 - 2-2	ण : उगेणे जिल्लाम् कार्यालय: ए-१०२, हॉलमा वान्द्रे (पूर्व), मुंबई-४०००५१, भारत सीआयएन: एत ई-मेल: info@ladde 0 जूल, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एव तपशील कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) साधारण प्रक्रियेतून कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबम्ंतर) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबम्ंतर) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबम्ंतर) करपानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) करामंतर कालावधीकरिता प्रत्यत्र प्रतिभाग के वाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) सममाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/– प्रत्येकी)° मूळ सोमिकृत	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क. :९१–२२– उ६७१२०एमएच१९ rup.com बेबसा इत्रित अलेर्ट्रदाए संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित ३०४.२८ (१२५.२९) (१२५.२९) (१२५.२९) (१३३.६९) (४२.१९) १२८५.२६ (०.९२) (०.९२)	रुरा छि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅ ९९३पीएलसी०७४ इंट: www.la 1रिशित दिन्ती २१.०३.२०२० लेखापरिक्षित ७२२.८६ (९६.७३) (९६.७३) (१९४.०६) (५२१.२१) १२८५.२६ (०.८८) (०.८८)	मिटेड र्म, गुरूनानव त्रप्त:९१–२२ २२७८ dderup.c रा निप्त्वरु (रू.ला संपलेले व ३ ०.०६.२८ अलेखापरि ९१९ ११७ ८७ ३९ १२८५ 0	5 हाँस्पिटल – ४२४६६: com राँचा अह राखात, ईथीएस खात, ईथीएस खात, ईथीएस खात, ईथीएस खात, हंथीएस खात, हंथीएस खात, हंथीएस खात, हंथीएस खात, ईथीएस खात, क्षेत्र खात, ईथीएस खात, ईथीएस खात, क्षेत्र खात, ईथीएस खात, ईथीएस खात, क्षेत्र खात, ईथीएस खात, ईथीएस खात, ईथीएस खात, ईथीएस खात, ईथीएस खात, क्षेत्र खात, ईथीएस खात, क्षेत्र खात, ईखीएस खात, क्षेत्र खात, ईखीएस खात, खात, खात, खात, क्षेत्र खात, क्षेत, क्षेत, क्षेत्र खात, क्षेत, क्रेत, क्षेत, क्षेत, क्रेत, क्र	उ जवळ ३६४ व्यतिरि लेले व व विदिधि ४४९.९७ २८७.७ १६०.०० १६०.०० १६०.०० १६०.०० १६०.०० १६०.०० १६०.०० १ १६०.०० १ १६०.०० १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १
- a - b - b - b - b - b - b - b - b - b - b - b	म : डामे जिल्लाम् कार्यालयः ए१०२, हॉलमा वान्द्रे (पूर्व), मुंबई-४०००५२, भारत तान्द्रे (पूर्व), मुंबई-४०००५२, भारत तान्द्रे (पूर्व), मुंबई-४०००५२, भारत हे-मेल: info@ladde ठ जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एव तपशील कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) साधारण प्रक्रियेतून कालवधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबप्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबप्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता प्रकृण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/– प्रतिभाग) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)* मूळ सौमिकृत रिम कालावधीकरिता उत्पन्न प्रतिभाग हे वार्षिकीकृत नाहीत. कमेव माहिती तपशील	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क. :९१–२२– 	७२२ ि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅं १३४९६६३६३ फॅं १३४९६७२३६३ फॅं १३४७२ २३४७ १३४७२ विसाही ३१.०३.२०२० लेखापरिक्षित ७२२.८६ (९६.७३) (९६.७३) (९६.७३) (९६.७३) (९२.०६) (५२१.२६) (७.८८) (७.८८) ररंपलेली तिमाही ३१.०३.२०२०	मिटेड र्म, गुरूनानव स्प:९१–२२ १३७८ dderup.c एरु.ल र् प्रिलेले व ३०.०६.२० २१ १२८५ ० ०	क हॉस्पिटल - ४२४६६: com राचिा शह खात, ईपीएस र्ष राषात, ईपीएस र्ष २९ ३१.० २९ ३१.० .०१ .२९ .२९ .२९ .२९ .२९ .२९ .२९ .२९ .२९ .२९ .२९ .२९ .२६ .२६ .२६ .२६ .२६ .२६ .२६ .२६ .२६ .२६ .२६ .२६ .२६ .२६ .२६ .२६ .२६	5 जवल इस् ब्याली लेले वप 23.20.0 220.0 220.0 420.0 420.0 420.0 9 20.0 9 20.0 20.0
-a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -a -	म : डामे जिल्लाम् कार्यालयः ए१०२, हॉलमा वान्द्रे (पूर्व), मुंबई-४०००५२, भारत तान्द्रे (पूर्व), मुंबई-४०००५२, भारत तान्द्रे (पूर्व), मुंबई-४०००५२, भारत हे-भेलः info@ladde ठ जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एव तपशील कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) साधारण प्रक्रियेतून कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबम्व) करएवं व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता प्रकृण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/– प्रत्पेमाग) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)* मूळ सीमिकृत रिम कालावधीकरिता उत्पन्न प्रतिभाग हे वार्षिकीकृत नाहीत. कमेव माहिती तपशील	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क. :९१–२२– 	रुस छि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅ ३९३पीएलसी०७ध ईट: www.la 1रिशित दिन्ती संपलेली तिमाही ७२२.८६ (९६.७३) (९६.७३) (९९.७३) (५२९.२१) ५२८५.२६ (७.८८) संपलेली तिमाही ३१.०३.२०२० (३८.८५)	मिटेड म, गुरूनानव स्व:९१–२२ १३७८ dderup.c एरु.ल र् प्रिलेले व ३०.०६.२० अलेखापरि ११७ १२८५ ० ० २८८५	क हॉस्पिटल - ४२४६६: com राचा शह रावा राजा राजा रावा राजा राजा राजा राजा राजा राजा राजा राजा राजा राजा	5 जवल इस् इस् ब्याली लेले वा 23.20.0 20.0 20.0
का प - - - - - - - - - -	ण : डाणे जिल्लाम् जिल्लाम् जिल्लाम् जिल्लाम् जिल्लाम् जिल्लाम् जिल्लाम् जिल्लाम् जार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) तपशील कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) साधारण प्रक्रियेतून कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर वशिष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबप्व) करप्र्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबप्व) करप्रव कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता प्रकृण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/– प्रतिभाग) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)* मूळ सीमिकृत रिम कालावधीकरिता उत्पन्न प्रतिभाग हे वार्षिकीकृत नाहीत. कम्येव माहिती वर्ष्यशील	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क. :९१–२२– 	रुस छि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅं ३९३पीएलसी०७ध ईट: www.la 1रिशित दिन्ती संपलेली तिमाही ७२२.८६ (९६.७३) (९६.७३) (९६.७३) (९६.७३) (५२९.२१) ५२८५.२६ (७.८८) संपलेली तिमाही ३१.०३.२०२० (३८.८५) (१२६.९८)	मिटेड र्म, गुरूनानव त्रा:९१–२२ २२७८ dderup.c र निच्च्च्च (फ.ल संपलेले व ३०.०६.२८ अलेखापरि ९१९ २१७ २१७ २१७ २१७ २१७ २१७ २१७ २१७ २१७ २१७	क हॉस्पिटल - ४२४६६: com राचिा शह खात, ईपीएस खात, ईपीएस खात, ईपीएस खात, ईपीएस खात, ईपीएस 1.28 .09 .28 .09 .28 .09 .28 .09 .28 .29 .28 .28 .28 .28 .28 .28 .28 .28 .28 .28 .28 .28 .28 .29 .28 .29 .28 .29 .28 .29 .28 .29 .29 .28 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29	उ जवळ इइ.४ वाल ख्यतिसि से ख्यतिसि अड २.२० २.२०.७
का प - - - - - - - - - -	म : डामे जिल्लाम् कार्यालयः ए१०२, हॉलमा वान्द्रे (पूर्व), मुंबई-४०००५२, भारत तान्द्रे (पूर्व), मुंबई-४०००५२, भारत तान्द्रे (पूर्व), मुंबई-४०००५२, भारत हे-भेलः info@ladde ठ जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एव तपशील कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) साधारण प्रक्रियेतून कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबम्व) करएवं व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण आणि/किंवा अपवादात्मक बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता प्रकृण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/– प्रत्पेमाग) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)* मूळ सीमिकृत रिम कालावधीकरिता उत्पन्न प्रतिभाग हे वार्षिकीकृत नाहीत. कमेव माहिती तपशील	र्क बिझनेस प्लाझा, . दूर.क. :९१–२२– 	रुस छि संत ज्ञानेश्वर मा ४२४६६३६३ फॅ ३९३पीएलसी०७ध ईट: www.la 1रिशित दिन्ती संपलेली तिमाही ७२२.८६ (९६.७३) (९६.७३) (९९.७३) (५२९.२१) ५२८५.२६ (७.८८) संपलेली तिमाही ३१.०३.२०२० (३८.८५)	मिटेड म, गुरूनानव स्व:९१–२२ १३७८ dderup.c एरु.ल र् प्रिलेले व ३०.०६.२० अलेखापरि ११७ १२८५ ० ० २८८५	क हॉस्पिटल - ४२४६६: com राचिा शह खात, ईपीएस खात, ईपीएस खात, ईपीएस खात, ईपीएस खात, ईपीएस 1.28 .09 .28 .09 .28 .09 .28 .09 .28 .29 .28 .28 .28 .28 .28 .28 .28 .28 .28 .28 .28 .28 .28 .29 .28 .29 .28 .29 .28 .29 .28 .29 .29 .28 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29 .29	5 जवळ ३६४ वाली विद्यतिरि केलेले व ३३.२० गापरिक्षि ४४१.९८ २८७.७ १६०.०८

(0.09)

(0.66)

(0.99)

(१.०६)

जाहीर नोर्टीस

तमाम सर्व लोकांस कळविण्यात येते की, भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका हद्दीतील मौजे पोगांव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नंबर **८४/१३** यांस टीडीआर सर्टिफिकेट नंबर **२१८, ओ/डब्लु नंबर टी.पी./डी.आर.सी**./७९००, दिनांक **११/०९/२०२०**, टीडीआर क्षेत्र **३७९२.५०** चौरस मीटर अशी मिळकत १)श्री सुरेश रामचंद्र भोईर २)श्री पंढरीनाथ रामचंद्र भोईर ३)देवकीबाई रामचंद्र भोईर व ४)आशाबाई काळराम भोईर यांच्या मालकीची असन सदर टीडीआर क्षेत्र आमचे अशिल **श्री. कैलास बन्सीलाल मराठे व सौ. भारती कैलास मराठे** यांना कायम विकत देण्याचे मान्य व कबल केले आहे. तरी सदर मिळकतीत कोणीही व्यक्ती अथवा व्यक्तीचा विक्री, जहाण, लीज, तारण, भाडेपद्वा, बक्षिस, दान, देखभाल, पोटगी, वारसा, वहीवाट, करार, कब्जा, किंवा इतर कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध असल्यास तशा व्यक्तीने/व्यक्तीनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन (१४) चौदा दिवसांच्या आंत निम्नस्वाक्षरीकारांस त्यांचे निम्नलिखीत कार्यालयीन पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यासह लेखी कळवावे. तसे न कळविल्यास सदरच्या मिळकतीवर कोणाचाही कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध नाही, किंवा असल्यास त्यांनी तो सोडुन दिला आहे असे समजुन आमचे अशिल े सदरचा व्यवहार पूर्ण करतील याची नोंद घ्यावी.

१)पत्ताः फ्लॅट नं. १०१, १ला मजला, सही / – अटलांटा रेसीडेन्सी, कामतघर रोड, ॲड.वैभव अंकुश पाटील ओस्वाल हायस्कुल जवळ, अंजुरफाटा, (खरेदीदारांतर्फ वकील) भिवंडी-४२१३०२ २)नगर रचना विभाग, भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका, भिवंडी, जिल्हा ठाणे

A) 1910 (0011 10 419), 1400	ज्ञानिजानपुर शहर महानिरभार	ज्या, । नवड	a, 19(6) C	1 ⁵¹ 8
MERCATOR	मकेंटर लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः ८३-८७, ८वा मज नरिमन पॉईट, मुंबई-४०००२१ सीआयएनः एल६३०९०एमएच १९८३पीएलम दूरः:+९१२२६६३७३३३३ ई-मेलः secretrial@mercator.in, रं	गै०३१४१८		L
३० जून, २०२० रोजी संपलेल्य	ग तिमाहीकरिता एकत्रित अलेख	ापरिक्षित वि	त्तीय निष्कष	र्ाचा अहवाल
				(रू.कोटीत)
तपशील		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
		३०.०६.२०२०	३०.०६.२०१९	३१.०३.२०२०
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित

	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	998.६३	984.09	६३८.६१
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(६३.३८)	(989.८२)	(७४४.२९)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(६३.३८)	(२४८.८१)	(८९८.४८)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
साधारण बाबनंतर)	(६५.५१)	(૨५૬.५૪)	(૬૧૨.૪૬)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर)			
आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(६५.५१)	(२५६.५७)	(૬૧૧.૬૬)
समभाग भांडवल	30.24	30.24	30.24
इतर समभाग	-	-	(9022.84)
उत्पन्न प्रतिभाग (रू.१/– प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)			
मूळ	(२.२७)	(00.5)	(३०.६२)
सौमिकृत	(२.२७)	(00.5)	(३०.६२)

и) सेबी (किस्टिंग अँण्ड अदर डिस्करोजर रिकायरमेंट्स) रेयुलेशन, २०१५ व्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सर्जेजसह सादर करण्यात आलेली मैमासिक वितीय 🛛 👝 🗛 🖙 Suchitra Finance & Trading Co. Ltd. निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com www.nseindia.com) आणि कंपनीच्या www.mercator.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

) वरील अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभे मान्य करण्यात आले.

क) लेखा पात्रताः ३० जून, २०२० रोजी संपलेल्या विमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षात प्रकाशित आणि वितरीत एकमेव व एकत्रित वित्तीय अहवालाकरित स्वतंत्र लेखापरिक्षकांचे अहवालाचे परिच्छेद ३ मध्ये नमुद्रप्रमाणे व्यवस्थापनाने नमुद केलेले आहे आणि टीपचे परिच्छेद क्र.४ मध्ये शक्य असेल तिथे योग्यपणे दिल आहे. जे ३० जून, २०२० रोजी संपलेले तिमाहीकरिता वित्तीय अहवालाचा एक भाग आहे. सदर माहिती स्टॉक एक्सचेंजच्या तसेच कंपनीच्या वेबसाईटक

પ્રયમાં પ્રત્ય ગાહ.			
ड) मुख्य एकमेव वित्तीय माहिती खालील प्रमाणे:			(रू.कोटीत
तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
	३०.०६.२०२०	३०.०६.२०१९	३१.०३.२०२०
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	0.00	30.08	932.95
करपुर्व नफा	(४६.२८)	(१३२.८९)	(१०२५.३२)
करानंतर निव्वळ नफा	(४६.२८)	(938.98)	(90 2 4.00)
		मवे	र्कटर लिमिटेडकरित

ਤ) ਸ਼ੁ

दिनांक : १५.०९.२०२० ठिकाण: मुंबई एच. के. मित्त कार्यकारी अध्यक्ष **MULTIPLUS HOLDINGS LIMITED** 101, B-WING, BHAVESHWAR PLAZA, L.B.S MARG,GHATKOPAR-WEST,MUMBAI-400086 TEL NO:-022-25005046. E-mail - <u>multiplusholdings@rediffmail.com</u>, Website - <u>www.multiplusholdings.com</u> CIN: L65990MH1982PLC026425 EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2020

		(IN RUPEES)		
	Quarter Ended			
PARTICULARS	30-06-2020	30-06-2019		
	Unau	dited		
Total Income from operations (net)	18,35,174	3,40,898		
Net Profit/(Loss) from ordinary activities before tax	13,43,456	(1,75,144)		
Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	13,43,456	(1,75,144)		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	2.18.66.990	(1,75,144)		
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each)	1,88,00,000	1,88,00,000		
Earnings Per Share of Rs. 10/- each (before extraordinary items) Basic (not annualized): Diluted (not annualized):	0.71 0.71	(0.09) (0.09)		
	Net Profit/(Loss) from ordinary activities before tax Net Profit/(Loss) from ordinary activities after tax Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each) (before extraordinary items) Basic (not annualized):	PARTICULARS 30-06-2020 Unau Unau Total Income from operations (net) 18,35,174 Net Profit/(Loss) from ordinary activities before tax 13,43,456 Net Profit/(Loss) from ordinary activities after tax 13,43,456 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax)] and other Comprehensive Income (after tax)] 2,18,66,990 Paid up Equity Share Capital (Face Value Rs.10/-each) 1,88,00,000 Earnings Per Share of Rs.10/-each [before extraordinary items) Basic (not annualized): 0,71		

quarter ended June 30, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI

जाहीर सूचना

ार्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. अनुप धानुकहाड** यांनी बँक ऑफ बडोदा, वांद्रे पश्चिम शाखा, मुंबई यांच्या नावे स्थावर मालमत्ता अर्थत फ्लॅट क्र.३९०२, क्षेत्रफळ २९२० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, ३९व मजला, डी विंग, मिलानो टॉवर लोधा फ्लोरेंझा, लोधा पॅवेलियन, इमारत क्र.२, हब हॉलजवळ, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पु.), मुंबई–४०००६३, सर्व्हे क्र.५८७(भाग), ५८६(भाग), २५८(भाग), सीटीएस क्र.५८१/१ २५७(जी), गाव पहाडी येथील जागेसह चार कारपार्किंग जागा तारणा ठेवू इच्छित आहेत.

वरील बाब लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, सदर मालमत्तेत विक्री, तारण, भाडेपट्टा, बक्षीस, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी सर्व आवश्यक पुराव्यांसह त्यांचे दावा सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे सर्व दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल.

ठिकाण : मुंबई दिनांक : १५.०९.२०२०

शी

सही/ दास असोसिएटसकरित वकील उच्च न्यायालय

ड्युकॉन इन्फ्राटेक्नोलॉजीस लिमिटेड DUCON नोंद.कार्यालय: ड्युकॉन हाऊस, ए/४, एमआयडीसी वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, रोड क्र.१, ठाणे (प)-४००६०४ सीआयएन क्र.:एल७२९००एमएच२००९पीएलसी१९१४१२ वेबसाईट:www.duconinfra.co.in ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रू.लाखात तपशील संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेले वर्ष 30.08.20 30.08.99 39.03.20 39.03.20 अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) 8606.34 8940.22 98883.44 36944.60 कर व अल्पाकृती व्याजानंतर निव्वळ नफा 0.94 68.84 ७४.६९ ८५.७६ कर व अल्पाकृती व्याजानंतर निव्वळ नफा (विशेष साधारण बाबनंतर) 0.94 68.84 ७४.६९ ८५.७६ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) पवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) 0.94 68.84 ७४.६९ ८५.७६ गलावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) 0.94 ८४.४५ 63.88 ८४.४९ समभाग भांडवल 908६.७५ 908६.७५ 908६.७५ 908६.७५ राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकातदिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) ६८१०.६९ उत्पन्न प्रतिभाग (रू.१/– प्रत्येकी)(वार्षिकीकरण नाही) 0.00 0.07 0.02 0.00 मूळ 0.0८ सौमिकुत 0.00 0.00 0.00 **टिप: (अ)** वरील निष्कर्ष हे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये १५ सप्टेंबर, २०२० रोजी स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर मुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.duconinfra.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. (ब) ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५, सुधारितप्रमाणे विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहे. ड्युकॉन इन्फ्राटेक्नोलॉजीस लिमिटेडकरित ालक मंडळाच्या वतीने व करित सही/ हरिश शेट्टी संचालव डीआयएन: ०७१४४६८४ 94.09.2020

dia.com व		SAU	CIN	NO: L6591	0MH1981I	PLC234305	
			Off: B/306-309,Dyna:				
डळाच्या सभेत			Mumbai- 400 059.Tel. mail id: suchitra@san				2-7865.
अहवालाकरिता		Extract of Una	udited Standalone Fina	ancial Resu	ts for the q	uarter ended Jun	e 30, 2020
धे योग्यपणे दिले					•	(*	in Lakhs)
या वेबसाईटवर	s			3 months	3 months	Corresponding 3 Months ended	12 Months
	Ň	ö. I	Particulars	ended 30/06/2020	ended 31/03/2020	30/06/2019 in the	ended 31/03/2020
(रु.कोटीत)						previous year	
ांपलेले वर्ष				(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
.03.2020		Total Income		573.23	523.35	564.27	2,160.51
खापरिक्षित	2		efore Tax, Exceptional ordinary items)	389.23	319.04	289.07	1,222.73
9३२.१६ (१०२५.३२)	1		fore tax (after Exceptional ordinary items)	389.23	319.04	289.07	1,222.73
(१०२५.७७) लेमिटेडकरिता	4		er tax (after Exceptional ordinary items)	291.12	235.29	204.51	906.22
सही/- एच. के. मित्तल र्यकारी अध्यक्ष	ť	period [Com the period (a	ehensive Income for the prising Profit / (Loss) for fter tax) and Other ive Income (after tax)]	Nil	NIL	Nil	28.81
	1		ty Share Capital	932.25	932.25	932.25	932.25
	١Ē		i enare capital	Nil	Nil	Nil	Nil
00086.	8	(Before and	· Share after extraordinary item) each) (not Annualised)				
	11	1. Basic (In F	Rs.) :	3.12	2.52	2.19	9.72
	IL	2. Diluted (In	Rs.) :	3.12	2.52	2.19	9.72
THE	1	fi l ed with Require are avai	ve is an extract of the deta n the Stock Exchanges unc ments) Regulations, 2015 lable on the Stock Exchang	ler Regulatior The full forma	a 33 of the SE at of the quarte	BI (Listing and Othe only Unaudited Finar	r Disclosure icial Results
ed .		Compar	iy at www.sftc.co.in.		For Suchitra	Finance and Tradi	
6-2019						Aniana S	Sd/- Soni Thakur
,40,898		Place : Mumbai Date : 16 th Septe	mber, 2020			Whole T	ime Director : 00401469
75,144)							
75,144)	∣┌						
75,144)		N	CIN NO. L51				
,00,000		Regd. Off.:	B/306-309, Dynasty Busines	s Park, Opp.	Sangam Cine	ma, Andheri(E), Murr	ibai 59
,00,000			5222, Fax no 022-2822786 Unaudited Financia				
(0.09)							in Lakhs)
(0.09)				3 month		onding 3 months	12 Months
t for the	SI N	5. F	Particulars	ended 30/06/202	3 Months in the pr	ended ended	ended 31/03/2020

New Delhi-110019	२. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक ए	क्सचजसह सादर करण्यात	'आलला ३०.०६.२०२०	(Listing and Other Disclosure Requirements) Regulation	ns, 2015. The full format of the 📗		(Unaudited)	(Unaudited)) (Audited)	(Audited)
CIN - U66000DL2007PLC161503	रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासि	तक वित्तीय निष्कर्षाचे स	नंपूर्ण नमुना कं पनीच्या	Unaudited Financial Results is available on the websi		1 Total Income	709.59	(Unaudited) 116.71	/ · · /	
Insurance is a subject matter of	www.ladderup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वे	बसाईटवर उपलब्ध आहे.		(<u>www.bseindia.com</u>) and on the Company website i.e. <u>www</u>	w.multiplusholdings.com.	2 Net Profit / (Loss) for the period (before Tax,	552.84	58.06		
solicitation. UAN:20094180 (IRDA Regd. No.148)	 निव्वळ नफा / तोटा, एकूण सर्वंकष उत्पन्न किंवा अन्य इतर आवश्यक वित्तीय बाबीवरील प्रभाव लेखा योज 		ाध्ये नमट कराणात आले		For and on behalf of the Board	Exceptional and/or Extraordinary items)	002.01			0.0002
(IKDA Kegu. No.148)	2. 1994 अन्य राजा/ राजि, रकूल राजपंत्र उर्दात प्रयोग जन्म इरार जावरवयनाय राजि बाबायराल प्रताय लाखा याण् आहे	indiel adelige declar	104 1194 47.041(1 010)		Sd/-	3 Net Profit / (Loss) for the period before tax	552.84	58.06	6 93.77	340.32
	ગાદ.			Place : Mumbai	Managing Director	(after Exceptional and/or Extraordinary items)	440.50		70.04	075.40
जाहीर सूचना		मड	ब्लाच्या वतीने व करिता	Date: 15th September, 2020	Din: 00290211	4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	416.53	43.00	0 70.84	275.12
			सही / –			5 Total Comprehensive Income for the	1,077.88	(618.35)	5) (1.188.16)	(1,193.30)
येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती हिराबेन			सुनिल गोयल			period [Comprising Profit / (Loss) for	.,	(******)	.,,	(,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
वाडीलाल शाह या श्री. शंखेश्वर पार्श्वनाथ	ठिकाण : मुंबई	डी	आयएन: ००५०३५७०	ELEGANT FLORICULTURE & AGROTE 101, Sagarika CHS Ltd., Plot No. 89, Juhu Tara Road, Sar		the period (after tax) and Other				
जैन देरासर पेढी, दौलत नगर, बारिवली (पु.),	दिनांक : १४.०९.२०२०	ਕ	यवस्थापकीय संचालक	Email Id : elegantflora2012@gmail.com Web Si		6 Paid up equity share capital	125.61	125.61	1 125.61	125.61
मुंबई-४०००६६, महाराष्ट्र राज्य यांचे मासिक				CIN No. L01110MH1993PLC07		(face value of Rs. 2/- per share)	123.01	120.01	120.01	120.01
भाडेकरू होते आणि फ्लॅट क्र.१६, ३रा मजला,				EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDA		7 Earning per share (before extraordinary				
उन्नती सदन. दौलत नगर. जैन मंदिर रोड.	ABANS			FOR THE QUARTER ENDED 30 JU	INE, 2020	item) of Rs.2/- each (*Not annualised)	*0.00	*0.00		*4.00
बोरिवली (पु.), मुंबई-४०००६६, महाराष्ट्र				(Rs	In Lakhs)	1. Basic : 2. Diluted:	*6.63	*0.68		
राज्य (यापढे सदर फ्लॅट) येथील निवासी जागेचे	अबन्स एन्टरप्रायझेस लिमि	ग्रेट		Particulars Quarter Quarter	Quarter Year	Note:	0.03	0.00	1.13	4.30
वहिवाटदार होत्या आणि त्यांचे बोरिवली,	जजन्स एन्टरप्राजझसारगान	163		ended ended	ended ended	1 The above results which are published in acco	rdance with Rer	Julation 33 of t	the SEBI (Listin	a Obligations
	सीआयएन: एल७४१२०एमएच१९८५पीएलसी०३				20) (30/06/2019) (31/03/2020)	& Disclosure Requirements), Regulation 20	015 have been	reviewed by	y the Audit Co	mmittee and
मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे १० जुलै, १९६७	नोंदणीकृत कार्यालय: ३६, ३७, ३८ए, ३रा मजला, २२७, नरीमन भवन,	बॅकबे रिक्लेमेशन, नर्र	ीमन पॉईंट,	Total Income from operations 15.07 67.84	34.93 160.5	approved by the Board of Directors at their m are in accordance with the Indian Accounting				
मध्ये निधन झाले आणि त्यांच्या पतीचे १७	मुंबई-४०००२१. दूर.:०२२-६८३५४१००, फॅक्स:०२२-			Net profit/loss for the period before tax and exceptional items 5.81 9.96	4.81 5.29	Companies Act, 2013, read with relevant Ru				
ऑक्टोबर, १९९४ रोजी निधन झाले, त्यांच्या	ई-मेल:complaince@abansenterprises.com, वेबसाईट:www	w.abansenterpr	ises.com	Net profit/loss for the period after	4.01 5.25	limited review by the Statutory Auditors of th	e Company. Th	ne full format o	of the Financia	l Ŕesults are
पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी	३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एक	त्रेत वित्तीय निष्क	र्षाचा अहवाल	tax(after exceptional items) 5.81 -27.79	4.81 -12.54	available on the Website of the Stock Excahar 2 Figures of the previous periods have be				
२ मुलगे आणि २ मुली अर्थात (१) श्री.			ईपीएस व्यतिरिक्त)	Total comprehensive income		necessary.	•		Behalf of Board	
प्रकाश वाडीलाल शाह, (२) श्रीमती विणाबेन		1	, ,	for the period(comprising profit					Nidhi Mercant	
वाडीलाल शाख, (३) श्री. सुधीर वाडीलाल		संपलेली तिमाही		for the period(after tax) and other						Sd/-
शाह आणि (४) श्रीमती राजला वाडीलाल	तपशील	30.08.2020	३०.०६.२०१९	comprehensive income (after tax) 0 0	0 0	Place : Mumbai				Sagar Modi ging Director
शाह (कोठारी) आहेत. यापुढे वरील सदर ४		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	Equity share capital 2000.00 2000.00	2000.00 2000.00	Date : 16th September, 2020			D	N: 06684211
कायदेशीर वारसदार व प्रतिनिधीपैकी ३	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	40002.00	७०७१४.३३	Other equity(excluding)						
कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी अर्थात (१)	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक बाब			revaluatuion reserves)	140.22					
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	६ ४४.६७	3८४.६०	(face value of Rs.10/-each)			E.			
श्रीमती विणाबेन वाडीलाल शाह यांचे १४		ξ88.ξ Θ	३८४.६०	Basic (Not Annualised) 0.03 -0.14	0.02 -0.06		NATIONAL			
जानेवारी, २००९ रोजी बोरिवली, मुंबई,	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब			Diluted (Not Annualised) 0.03 -0.14	0.02 -0.06		18			
महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले आणि (२)	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६४४.६७	३८४.६०	1. The above is an extract of detailed format of Standalone		<u> </u>	<u> </u>		_	
श्री. सुधीर वाडीलाल शाह यांचे १८ एप्रिल,	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब			ended 30th June, 2020, filed with stock exchange on 15.09		नॅशनल स्टील अ	न्ड अग्रा इन	अस्ट्राज ाल	Ŧ.	
२००५ रोजी परळ, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	632.90	383.40	financial results are available on the Stock exchange webs		नोंदणीकृत कार्यालय: ६२१, तुलसीयानी चेंबर्स, नरिमन पॉई	र, मुंबई-४०००२१, भ	पहाराष्ट्र. दूर.: +९१	: २२ २२०२५०९८/३	२२८८६२६७
२००५ राजा परळ, मुंबइ, महाराष्ट्र राज्य यथ निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६३२.९७	३६३.५०	the Company's website (www.elegantflora.in).	ite (www.bseindia.com) and on	फॅक्स:+९१ २२ २२०५०८४, सीअ	ायएन:एल२७१००एमा	एच१९८५पीएलसी१	1880308	२२८८६२६७
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष			the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm	ite (www.bseindia.com) and on		ायएन:एल२७१००एमा	एच१९८५पीएलसी१	1880308	२२८८६२६७
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर,	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	६३२.९७ ६३२.९७	३६३.५० ३६३.५०	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company.	ite (www.bseindia.com) and on ittee and approved by the board	फॅक्स:+९१ २२ २२०५०८४, सीअ इं-मेल:investor_relations(ायएन:एल२७१००एमा Dosail.com वेबसा	एच१९८५पीएलसी१ ाईट:www.nsail.	१९४०३७९ I.com	
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती)			the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Floric	site (www.bseindia.com) and on ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited	फॅक्स:+९१ २२ २२०५०८४, सीअ	ायएन:एल२७१००एमा Dosail.com वेबसा	एच१९८५पीएलसी१ ाईट:www.nsail.	^{ो१४०३७९} I.com य निष्कर्षाचा	
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	६३२.९७	३६३.५०	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Floric Place: Mumbai	ittee and approved by the board uttee and approved by the board utture & Agrotech (I) Limited Sd/-	फॅक्स:+९१ २२ २२०५०८४, सीअ इं-मेल:investor_relations(ायएन:एल२७१००एमा Dinsail.com वेबसा हरिता अलेखाप	एच१९८५पीएलसी१ ाईट:www.nsail. ारिक्षित वित्तीय	ो१४०३७९ I.com य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई	अहवाल पीएस व्यतिरिक्त)
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे	६३२.९७	३६३.५०	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Floric	site (www.bseindia.com) and on ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited	फॅक्स:+९१ २२ २२०५०८४, सीअ इं-मेल:investor_relations(ायएन:एल२७१००एमा Dinsail.com वेबसा हरिता अलेखाप संपले	एच१९८५पीएलसी१ ाईट:www.nsail. ारिक्षित वित्तीय रेली तिमाही संप	ो१४०३७९ I.com य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई संपलेली तिमाही	अहवाल पीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम),	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	६३२.९७ १३९४.९८	३६३.५० १३९४.९८	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Florid Place: Mumbai Date: 15/09/2020	ittee and approved by the board uttee and approved by the board utture & Agrotech (I) Limited Sd/-	फॅक्स:+९१ २२ २२०५०८४, सीअ ई-मेल:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीव	ायएन:एल२७१००एमा Dinsail.com वेबसा हरिता अलेखाप संपले ३०.	एच१९८५पीएलसी१ ाईट:www.nsail. ारिक्षित वित्तीय केली तिमाही संप .0६.२०२० ३	ो१४०३७९ I.com य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई	अहवाल पीएस व्यतिरिक्त)
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक्र, भाडेपट्टा, कायदेशीर	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता)	६३२.९७ १३९४.९८ –	३६३.५० १३९४.९८ –	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Floric Place: Mumbai	ittee and approved by the board uttee and approved by the board utture & Agrotech (I) Limited Sd/-	फॅक्स:-१९ २२ २२०५०८४, सीअ ई-मेल:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीव तपशील	ायएनःएल२७१००एमा Dosail.com वेबसा फ़रिता अलेखाप संपले ३०. (अले	एच१९८५पेएलसी१ ाईट:www.nsail. ारिक्षित वित्तीय केली तिमाही संप .0६.२०२० ३ ाखापरिक्षीत) (अ	ो१४०३७९ I.com य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई संपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षीत)	अहवाल पीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२०२० (लेखापरिक्षीत)
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक्क, वहिवाट, मालकी हक, परवाना, बक्षीस,	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ	६३२.९७ १३९४.९८ – ४.५४	३६३.५० १३९४.९८ – २.६१	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Florid Place: Mumbai Date: 15/09/2020	site (www.bseindia.com) and on ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director	फॅक्स:.+११ २२ २२०५०८४, सीअ ई-मेल:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीव तपशील कार्यचल्नातून एकूण उत्पत्र (निव्वळ)	ावएन:एल२७१००एमा Dinsail.com वेबसा फ्रिरेता अलेखाप संपले ३०. (अले	एच१९८५पेएलसी१ ाईट:www.nsail. ारिक्षित वित्तीय केली तिमाही संप .0६.२०२० ३ ाखापरिक्षीत) (अ	११४०३७९ I.com य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई वंपलेली तिमाही ३०.०६.२०१९	अहवाल पीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२०२०
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक्क, भाडेपट्टा, कायदेशीर हक्क, वहिवाट, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सोमिकृत	६३२.९७ १३९४.९८ –	३६३.५० १३९४.९८ –	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Florid Place: Mumbai Date: 15/09/2020 जाहीर नोटीस तमाम जनतेस कळविण्यात येते की, आमचे अशिल श्री. प्रविण	site (www.bseindia.com) and on ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director	फॅक्स:.+११ २२ २२०५०८४, सीअ ई-मेल:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीव तपशील कार्वचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरीता निव्वळ नफ)((तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ति	ायएन:एल२७१००एमा Dinsail.com वेबसा फ़रिता अलेखाप संघले ३०. (अले इंग्रा विशेष	एच१९८५पेएलसी१ ाईट:www.nsail. रेली तिमाही संप .0६.२०२० ३ रखापरिक्षीत) (अ २६९२९	११४०३७९ I.com य निष्कर्षाचा (ह.लाखात, ई यंपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षीत) ३४६१९	अहवाल पीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२०२० (लेखापरिक्षीत) १३०९३३
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक्क, वहिवाट, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य जप्ती स्वरुपाचे कोणताही दावा,	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ	६३२.९७ १३९४.९८ – ४.५४	३६३.५० १३९४.९८ – २.६१	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. Place: Mumbai Date: 15/09/2020 जाहीर नोटीस तमाम जनतेस कळविण्यात येते की, आमचे अशिल श्री. प्रविण करमशी चौधरी) यांची सदनिका क्र.बी/५०५, ५वा मजला, बी	site (www.bseindia.com) and on ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director । करमशी पटेल (नविन नाव प्रविण विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५	फॅक्स:-११ २२ २२०५०८४, सीअ ई-मेल:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीव तपशील कार्वचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफ।/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ति साधारण बाबपूर्व)	ायएन:एल२७१००एमा Dinsail.com वेबसा फ्रिरिता अलेखाप संघले ३०. (अले इंग्रा विशेष (एच१९८५पेएलसी१ ाईट:www.nsail. रेली तिमाही संप .0६.२०२० ३ रखापरिक्षीत) (अ २६९२९	ो१४०३७९ I.com य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई संपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षीत)	अहवाल पीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२०२० (लेखापरिक्षीत)
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक्क, भाडेपट्टा, कायदेशीर हक्क, वहिवाट, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सोमिकृत	६३२.९७ १३९४.९८ – ४.५४ ४.५४	3&3.40 93&8.% - 2.&9 2.&9 2.&9	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. Place: Mumbai Date: 15/09/2020 जाहीर नोटीस तमाम जनतेस कळविण्यात येते की, आमचे अशिल श्री. प्रविण करमशी चौधरी) यांची सदनिका क्र.बी/५०५, ५वा मजला, बी चौ.फुट. अधिक ५५ चौ.फुट टेरेस, श्री साई राज पार्क को.है	site (www.bseindia.com) and on ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५ t.सो.लि., राजाजी पथ, डोंबिवली	फॅक्स:+९१ २२ २२०५०८४, सीअ ई-मेलः:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत तपशील कार्यवल्जातूर एकूण उत्पत्न (निवळ) कालावर्धाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ति साधारण वावपूर्व) करपुर्व कालावर्धीकरीता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/	ायएँ-: एल २७ १० ०एमा Disail.com वेबसा हरिता अलेखाप संपर्ले ३०. (अले हेवा विशेष ((किंवा	एच१९८५पेएलसी१ ाईट:www.nsail. ारिक्षित वित्तीय रेखापरिक्षीत) संप रुखापरिक्षीत) (अ २६९२९ (६५६९)	११४०३७९ I.com य निष्कर्षाचा (ह.लाखात, ई संपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षीत) ३४६१९ (३२८८)	अहवाल पीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२०२० (लेखापरिक्षीत) १३०९३३ (२३७२७)
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक्क, वहिवाट, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य जप्ती स्वरुपाचे कोणताही दावा,	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सोमिकृत टिप:	६३२.९७ १३९४.९८ – ४.५४ ४.५४ ४.५४	3&3.40 93&8.% - 2.&9 2.&9 2.&9	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. Place: Mumbai Date: 15/09/2020 जाहीर नोटीस तमाम जनतेस कळविण्यात येते की, आमचे अशिल श्री. प्रविण करमशी चौधरी) यांची सदनिका क्र.बी/५०५, ५वा मजला, बी चौ.फुट. अधिक ५५ चौ.फुट टेरेस, श्री साई राज पार्क को.है (पुर्व) त्यांनी विक्रीस काढली आहे. सदर सदनिका त्यांचे वडिर	site (www.bseindia.com) and on ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५ 1.सो.लि., राजाजी पथ, डोंबिवली ल के. करमशी वालजी पटेल यांची	फॅक्स:+९१ २२ २२०५०८४, सीअ ई-मेलः:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीव तपशील कार्यवल्जातून एकूण उत्पन्न (निवळ) कालावर्थाकारेता निव्वळ नफ्त)((तोटा) (कर, अपवादान्यक आणि/ति साधारण वाबसूर्व) करपुर्व कालावर्थीकारेता निव्वळ नफ्त।((तोटा) (अपवादात्यक आणि/ विशेष साधारण वाबनंतर)	ायएन.२७१००एमा Disail.com वेबसा हरिता अलेखाप संपर्ल ३०. (अले हंग्वा विशेष ((र्किवा (एच१९८५पेएलसी१ ाईट:www.nsail. ारिक्षित वित्तीय रेखापरिक्षीत) संप रुखापरिक्षीत) (अ २६९२९ (६५६९)	११४०३७९ I.com य निष्कर्षाचा (ह.लाखात, ई यंपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षीत) ३४६१९	अहवाल पीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२०२० (लेखापरिक्षीत) १३०९३३
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक्क, वहिवाट, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य जप्ती स्वरुपाचे कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर सममाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सोमिकृत टिप: १. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे	६३२.९७ १३९४.९८ – ४.५४ ४.५४ ४.५४	3&3.40 93&8.% - 2.&9 2.&9 2.&9	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. Place: Mumbai Date: 15/09/2020 जाहीर नोटीस तमाम जनतेस कळविण्यात येते की, आमचे अशिल श्री. प्रविण करमशी चौधरी) यांची सदनिका क्र.बी/५०५, ५वा मजला, बी चौ.फुट. अधिक ५५ चौ.फुट टेरेस, श्री साई राज पार्क को.है (पुर्व) त्यांनी विक्रीस काढली आहे. सदर सदनिका त्यांचे वडि असुन वारसाहक्काने ती आमच्या अशिलांना मिळालेली आहे. बै	site (www.bseindia.com) and on ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५ I.सो.लि., राजाजी पथ, डॉबिवली ह. करमश्री वालजी पटेल यांची 5. करमश्री वालजी पटेल यांचे इतर	कॅक्स:+९१ २२ २२०५०८४, सीअ ई-मेन्न:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीव तपरगील कार्वचलनातृन एकूण उत्पन्न (निवळ) कारतावर्धीकरिता निव्वळ नफ।/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेष साधारण वाबनंतर) करानंतर कारालधीकरिता निव्वळ नफ।/(तोटा) (अपवादात्मक आणि, विशेष साधारण वाबनंतर)	ायएँ-:एल१७१००एम। gnsail.com वेबसा फ्रिरेता अलेखाप संपक्षे ३०. (अले किंवा विशेष (र्गिकेवा (एच१९८५मेंएलमी१ इंट:www.nsail. रिस्क्रित वित्तीय केली तिमाही संग .0६.२०२० ३ स्वरु१२ (६५.६९) (६५.६९)	1१४०३७९ I.com य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई वंपलेली तिमाही ३०.७६.२०१९ अलेखापरिक्षीत) ३४६१९ (३२८८) (३२८८)	अहवाल पीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२०२० (लेखापरिक्षीत) १३०९३३ (२३७२७) (२३७२७)
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक्क, वहिवाट, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य जप्ती स्वरुपाचे कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत माझ्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर रजि.पोस्ट	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सौमिकृत टिप: १. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे आणि १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य कर	६३२.९७ ४.५४ ४.५४ ४.५४ १ पुनर्विलोकन व शिफ	३६३.५० १३९४.९८ – २.६१ २.६१ २.६१	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. Place: Mumbai Date: 15/09/2020 जाहीर नोटीस तमाम जनतेस कळविण्यात येते की, आमचे अशिल श्री. प्रविण करमशी चौधरी) यांची सदनिका क्र.बी/५०५, ५वा मजला, बी चौ.फुट. अधिक ५५ चौ.फुट टेरेस, श्री साई राज पार्क को.है (पुर्व) ग्यांनी विक्रीस काढली आहे. सदर सदनिका त्यांचे वडिंग असुन वारसाहक्काने ती आमच्या अशिलांच्या बहिणीं सौ. हर्षा एल. प	site (www.bseindia.com) and on ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director i करमशी पटेल (नविन नाव प्रविण विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५ I.सो.लि., राजाजी पथ, डॉबिवली ल के. करमशी वालजी पटेल यांची ठ. करमशी वालजी पटेल यांची टेल, श्रीमती कांता नारायण पटेल,	फॅक्स:+९१ २२ २२०५०८४, सीअ ई-मेलः:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीव तपशील कार्यवल्जातून एकूण उत्पन्न (निवळ) कालावर्थाकारेता निव्वळ नफ्त)((तोटा) (कर, अपवादान्यक आणि/ति साधारण वाबसूर्व) करपुर्व कालावर्थीकारेता निव्वळ नफ्त।((तोटा) (अपवादात्यक आणि/ विशेष साधारण वाबनंतर)	ायएँ-:एल१७१००एम। gnsail.com वेबसा फ्रिरेता अलेखाप संपक्षे ३०. (अले किंवा विशेष (र्गिकेवा (एच१९८५मेंएलमी१ इंट:www.nsail. रिस्क्रित वित्तीय केली तिमाही संग .0६.२०२० ३ स्वरु१२ (६५.६९) (६५.६९)	११४०३७९ I.com य निष्कर्षाचा (ह.लाखात, ई संपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षीत) ३४६१९ (३२८८)	अहवाल पीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२०२० (लेखापरिक्षीत) १३०९३३ (२३७२७)
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक, वहिवाट, मालकी हक, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य जप्ती स्वरुपाचे कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत माझ्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर रजि.पोस्ट एडीने उपरोक्त खोलीचे दावा/आक्षेप पृष्ठ्य्यर्थ	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सौमिकृत टिप: १. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे आणि १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य कर २. एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे:	६३२.९७ - - ४.५४ ४.५४ ४.५४ १ पुनर्विलोकन व शिफ ण्यात आले. रर्ग् यलेली तिमाही	३६३.५० १३९४.९८ – २.६१ २.६१ २.६१ रारस करण्यात आले संपलेली तिमाही	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Floric Place: Mumbai Date: 15/09/2020	site (www.bseindia.com) and on ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director a करमशी पटेल (नविन नाव प्रविण विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५ t.सो.लि., राजाजी पथ, डोंबिवली ल कै. करमशी वालजी पटेल यांचे इतर टेल, श्रीमती कांता नारायण पटेल, तामच्या अशिलांच्या नावे करण्यास	कॅक्स:+९१ २२ २२०५०८४, सीअ ई-मेन्न:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीव तपरगील कार्वचलनातृन एकूण उत्पन्न (निवळ) कारतावर्धीकरिता निव्वळ नफ।/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेष साधारण वाबनंतर) करानंतर कारालधीकरिता निव्वळ नफ।/(तोटा) (अपवादात्मक आणि, विशेष साधारण वाबनंतर)	ायएँ-:एल१७१००एम। ginsail.com वेबसा फ्रिरेता अलेखाप संपक्षे ३०. (अले इंग्वा विशेष (र्गिकेवा (1/र्किवा (एच१९८५मेंएलमी१ इंट:www.nsail. रिस्क्रित वित्तीय केली तिमाही संग .0६.२०२० ३ स्वरु१२ (६५.६९) (६५.६९)	1१४०३७९ I.com य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई वंपलेली तिमाही ३०.७६.२०१९ अलेखापरिक्षीत) ३४६१९ (३२८८) (३२८८)	अहवाल पीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२०२० (लेखापरिक्षीत) १३०९३३ (२३७२७) (२३७२७)
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक, वहिवाट, मालकी हक, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य जप्ती स्वरुपाचे कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत माझ्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर रजि.पोस्ट एडीने उपरोक्त खोलीचे दावा/आक्षेप पृष्ठ्य्यर्थ दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह लेखी	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सोमिकृत टिपः १. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे आणि १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य कर २. एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणेः अ. तपशील	६३२.९७ - - ४.५४ ४.५४ ४.५४ प्रुमर्विलोकन व शिफ ण्यात आले. संपलेली तिमाही ३०.०६.२०२०	3६३.५० 9३९४.९८ - २.६१ २.६१ २.६१ गरस करण्यात आले संपलेली तिमाही ३०.०६.२०१ ९	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Florid Place: Mumbai Date: 15/09/2020	site (www.bseindia.com) and on ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५ t.सो.लि., राजाजी पथ, डोंबिवली ल के. करमशी वालजी पटेल यांचे इतर देल, श्रीमती कांता नारायण पटेल, तमम्च्या अशिलांच्या नावे करण्यास जेतू करमशी पटेल हा सुमारे ३०	कॅक्स:+९१ २२ २२०५०८४, सीअ ई-मेन्न:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीव तपरगील कार्यचलगतून एकूण उत्पन्न (तिवळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेष साधाएण वावनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि विशेष साधाएण वावनंतर)	ायएँ-: एल २७ १०० एम। Dissil.com वेबसा फ्रिंता अलेखाप संपस्ते ३०. (अले : किंवा विशेष ((किंवा (ग/किंवा (ग/किंवा	एच११८५पीएसमी१ इंदर:www.nsail. रिसिक्षित विमाही संस् केली तिमाही संस् केली तिमाही संस् केली तिमाही संस् केली तिमाही संस् खार्वार्थ्वायी स्वीत (क्ष्य २२ (६५६९) (६७४२)	1१४०३७९ I.com य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई वंपलेली तिमाही ३०.७६.२०१९ अलेखापरिक्षीत) ३४६१९ (३२८८) (३२८८)	अहवाल पीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२०२० (लेखापरिक्षीत) १३०९३३ (२३७२७) (२३७२७)
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक, वहिवाट, मालकी हक, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य जप्ती स्वरुपाचे कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत माझ्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर रजि.पोस्ट एडीने उपरोक्त खोलीचे दावा/आक्षेप पृष्ठ्यर्थ दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह लेखी स्वरुपात कळ्ठवावे. जर वर विहित कालावधीत	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सौमिकृत टिप: १. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे आणि १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य कर २. एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे:	६३२.९७ - - ४.५४ ४.५४ ४.५४ १ पुनर्विलोकन व शिफ ण्यात आले. रर्ग् यलेली तिमाही	३६३.५० १३९४.९८ – २.६१ २.६१ २.६१ रारस करण्यात आले संपलेली तिमाही	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Florid Place: Mumbai Date: 15/09/2020	site (www.bseindia.com) and on ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५ I. सो.लि., राजाजी पथ, डोंबिवली ल कै. करमशी वालजी पटेल यांचे इतर टेल, श्रीमती कांता नारायण पटेल, तामच्या अशिलांच्या नावे करण्यास जेतू करमशी पटेल हा सुमारे ३० आमचे अशिल व इतर वारसांकडे	कॅक्स:.+११ २२ २२०५०८४, सीअ ई-मेल:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व तपशील कार्वचलनातून एकूण उत्पन्न (तिवळ) कालावधीकरिता निव्ळ नफ।/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेष साधारण वाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्ळ नफ।/(तोटा) (अपवादात्मक आणि विशेषसाधारण वाबनंतर) कालावधीकरिता निवळ नफ।/(तोटा) (अपवादात्मक आणि विशेषसाधारण वाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वक्ष उत्पन्न (कालावधीकरिता एकति नम	ायएँ-:एल१७१००एम Dissil.com वेबसा फ्रिंता अलेखाप संपले ३०. (अले : : : : : : : : : : : : : : : : : : :	एच११८५पीएसमी१ इंदर:www.nsail. रिसिक्षित विमाही संस् केली तिमाही संस् केली तिमाही संस् केली तिमाही संस् केली तिमाही संस् खार्वार्थ्वायी स्वीत (क्ष्य २२ (६५६९) (६७४२)	1१४०३७९ Lcom य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षीत) ३४६१९ (३२८८) (३२८८)	अहवाल पंएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.७३.२०२० (लेखापरिक्षीत) (२३७२७) (२३७२७) (२३७२७)
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक, वहिवाट, मालकी हक, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य जमी स्वरुपाचे कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत माझ्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर रजि.पोस्ट एडीने उपरोक्त खोलीचे दावा/आक्षेप पृष्ठ्यर्थ दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह लेखी स्वरुपात कळवावे. जर वर विहित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास माझ	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सोमिकृत टिपः १. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे आणि १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य कर २. एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणेः अ. तपशील	६३२.९७ - - ४.५४ ४.५४ ४.५४ प्यात आले. रर्गपलेली तिमाही ३०.०६.२०२०	3६३.५० 9३९४.९८ - २.६१ २.६१ २.६१ गरस करण्यात आले संपलेली तिमाही ३०.०६.२०१ ९	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Florid Place: Mumbai Date: 15/09/2020	site (www.bseindia.com) and on ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५ 1.सो.लि., राजाजी पथ, डोंबिवली त के. करमशी वालजी पटेल यांची 5. करमशी वालजी पटेल यांची 5. करमशी वालजी पटेल यांची इ. करमशी पटेल हा सुमारे ३० आमचे अशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल यासुद्ध मयत आहेत.	कॅक्स:११ २२ २२०७.८८४, सीअ ई-मेल:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व तपशील कार्वचलनातून एकूण उत्पन्न (नेवळळ) कालावधीकरिता निव्ळज नफ।/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विश्वेस साधारण वाबनंतर) कारानंतर कालावधीकरिता निवळज नफ।/(तोटा) (अपवादात्मक आणि विश्वेस साधारण वाबनंतर) कारानंतर कालावधीकरिता निवळज नफ।/(तोटा) (अपवादात्मक आणि विश्वेससाधारण वाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वक्ष उत्पन्न (कालावधीकरिता एकतित नम् (कगानंतर) आणि इतर सर्वक्ष उत्पन्न (कालावधीकरिता एकतित नम्	ायएँ-: एल २७ १० ० एमए Dissil.com वेबसा हरिता अलेखाप इंग्रेस्वा ३०. (अले : : : : : : : : : : : : : : : : : : :	एच११८५पीएसमी१ इंदर:www.nsail. रिसिक्षित वित्तरीय केली तिपाही सं .08.२0२0 ३ खार्वारक्षीत) (अ २६९२९ (६५६९) (६५६९) (६५६९) (७७४२) ४४५०	1१४०३७९ Lcom य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षीत) ३४६१९ (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८)	अहवाल पंएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.७३.२०२० (लेखापरिक्षीत) (२३७२७) (२३७२७) (२३७२७)
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक, वहिवाट, मालकी हक, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य जप्ती स्वरुपाचे कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत माझ्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर रजि.पोस्ट एडीने उपरोक्त खोलीचे दावा/आक्षेप प्रष्ठ्यर्थ दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह लेखी कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास माझे अशील श्री. प्रकाश वाडीलाल शाह यांना सदर	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सोमिकृत टिप: १. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्रारे आणि १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य कर २. एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे: अ. तपशील क. १ कार्यचलनातून एकूण महसूल	 ६३२.९७ ९३९४.९८ – ४.५४ ४.५४ ४.५४ ९५४ ९	३६३.५० १३९४.९८ – २.६१ २.६१ २.६१ जरस करण्यात आले संपलेली तिमाही ३०.०६.२० १ ९ अलेखापरिक्षित १४८१५.२०	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Florid Place: Mumbai Date: 15/09/2020	site (www.bseindia.com) and on ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५ 1.सो.लि., राजाजी पथ, डोंबिवली त के. करमशी वालजी पटेल यांचे इतर टेल, श्रीमती कांता नारायण पटेल, तामच्या अशिलांच्या नावे करण्यास जेतू करमशी पटेल हा सुमारे ३० आमचे अशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल यासुद्ध मयत आहेत. ने किंवा यांच्या तर्फे व नमूद विक्री	कॅक्स:११ २२ २२०५०८४, सीअ ई-मेल:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व तपशील कार्वचलनातून एकूण उत्पन्न (तिवळळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ि साधारण वाबपूर्व) कपुर्ख कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेष साधारण वाबनंतर) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेषसाधारण वाबनंतर) कालावधीकरिता प्रकृण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकति नम (कारानंतर) आणि इत सर्वकष उत्पन्न (कारानंद्र)) समभाग भांडवल ४४४०० राखिब (मागील वर्षांच्या ताळेबंदगत्नकात दिल्यानुसार पुर्मुल्यांकित रा	ायएँ-:एल१७१००एम। gnsail.com वेबसा फ्रिरिता अलेखाप संपस्ते ३०. (अले : किंवा विशेष ((किंवा () गिर्वित्रा () ज/(तोटा) () ()	एच११८५पीएसमी१ इंदर:www.nsail. रिसिक्षित विमासि केली निमाही सं .08.२०२० ३ खापरिक्षीत) (अ २६९२९ (६५६९) (६५६९) (६५९२)	1१४०३७९ Lcom य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षीत) ३४६१९ (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८)	अहवाल पंएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.७३.२०२० (लेखापरिक्षीत) (२३७२७) (२३७२७) (२३७२७)
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक, वहिवाट, मालकी हक, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य जप्ती स्वरुपाचे कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत माझ्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर रजि.पोस्ट एडीने उपरोक्त खोलीचे दावा/आक्षेप प्राक्षेय त्रति कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास माझे अशील श्री. प्रकाश वाडीलाल शाह यांना सदर फ्लॅटसंदर्भांत पुढील प्रक्रिया करण्याचे अधिकार	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सोमिकृत टिप: १. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे आणि १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य कर २. एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे: अ. तपशील क	 ६३२.९७ ९३९४.९८ – ४.५४ ४.५४ ४.५४ ९५ ९५ ४.५४ ९५ ३.५४ २.५४ २.५४ २.२२२ ३०.०६.२०२० ३०.५० ३७.५७ ३७.५७ 	३६३.५० १३९४.९८ – २.६१ २.६१ २.६१ जरस करण्यात आले संपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित १४८१५.२० १७.०१	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Florid Place: Mumbai Date: 15/09/2020	site (www.bseindia.com) and on ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director i करमशी पटेल (नविन नाव प्रविण विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५ i.सो.लि., राजाजी पथ, डोंबिवली त के. करमशी वालजी पटेल यांची 5. करमशी वालजी पटेल यांचे इतर टेल, श्रीमती कांता नारायण पटेल, तामच्या अशिलांच्या नावे करण्यास जेतू करमशी पटेल हा सुमारे ३० आमचे अशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल यासुद्ध मयत आहेत. ने किंवा यांच्या तर्फे व नमूद विक्री iबंध/हक्क/वारसा हक्क/देणे/धेणे/	कॅक्स:११ २२ २२०५०८४, सीअ ई-मेन्न:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व तपशील कार्वचलनातून एकूण उत्पन्न (तिया) (कर, अपवादात्मक आणि/ति साधारण वावपूर्व) कपुर्व कारावार्थाकीता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेष साधारण वावनंतर) कारावार्थाकीता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेषसाधारण वावनंतर) कारावार्थाकीता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेषसाधारण वावनंतर) कारावार्थाकीता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेषसाधारण वावनंतर) कारावार्थाकीता प्रकृण सर्वकष उत्पन्न (कारावर्थीकीता एकतित नम् (कारानंतर) आणि इत्र सर्वकष उत्पन्न (कारानंदरा)) समभाग मांडवल ४४५० राखिव (मागीत वर्षाच्या ताळेवंदरात्रकत दिल्यानुसार पुर्मुल्यांकित ग उत्पन्न प्रतिमा पुर्द्धने कुर	ायएँ-:एल२७१००एम। gnsail.com वेबसा हरिता अलेखाप संपले ३०. (अले : : : : : : : : : : : : : : : : : : :	एच११८५पीएसमी१ इंट:www.nsail. रिसिक्षित विमाही संकेति विमाही संप केती विमाही संप केती विमाही संकेत विमाही संकेत केती (क्ष्य (६८६९) (६८६९) (६८६९) (६८६९) (६८९२) (६८९२) - -	1१४०३७९ Lcom य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई वंपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षीत) ३४६१९ (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) ४४५० –	अहवाल पंएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.७३.२०२० (लेखापरिक्षीत) (२३७२७) (२३७२७) (२३७२७) (२९०८३) (२९१२१) -
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक, वहिवाट, मालकी हक, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य जप्ती स्वरुपाचे कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत माझ्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर राजि.पोस्ट एडीने उपरोक्त खोलीचे दावा/आक्षेप पृष्ठ्य्यर्थ दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह लेखी स्वरुपात कळ्यवावे. जर वा विहित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास माझे अशील श्री. प्रकाश वाडीलाल शाह यांना सदर फ्लॅटसंदर्भात पुढील प्रक्रिया करण्याचे अधिकार असतील आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सोमिकृत टिप: १. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे आणि १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य कर २. एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे: अ. तपशील क. तपशील २ करपुर्व नफा ३ करानंतर नफा	६३२.९७ १३९४.९८ - ४.५४ ४.५४ १ पुनर्विलोकन व शिफ ण्यात आले. संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित १४३८.५० ३७.५७ २८.११	३६३.५०	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Florid Place: Mumbai Date: 15/09/2020	site (www.bseindia.com) and on ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director a करमशी पटेल (नविन नाव प्रविण विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५ 1.सो.लि., राजाजी पथ, डॉबिवली क. करमशी वालजी पटेल यांची 5. करमशी वालजी पटेल यांची 5. करमशी वालजी पटेल यांचे इतर टेल, श्रीमती कांता नारायण पटेल, तामच्या अशिलांच्या नाये करण्यास जेतू करमशी पटेल हा सुमारे ३० आमचे अशिल व हतर वारसांकडे करमशी पटेल वा मुद्द विक्री ग्रंबंध/हक,/वारसा हक/देग/धेणे/ करार/कोर्ट कचेरी इ. मार्फत हक	फॅक्स:११ २२२२७,८८४, सीअ इं-मेल:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीट तपप्नील कार्वचलनातून एकूण उत्पन्न (निवळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेष साधारण बाबनंतर) कर्णातं कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता श्रिक्य उत्पन्न (कालावधीकरिता एकतित नप (करानंतर) आणि इतर सर्वक्रम उत्पन्न (कालावधीकरिता एकतित नप (करानंतर) आणि इतर सर्वक्रम उत्पन्न (कालावधीकरिता एकतित नप (करानंतर) आणि इतर सर्वक्रम उत्पन्न दिल्यानुसार पुमर्नुल्यांकित ग राखिव (मागील वर्षाच्या ताळेवंदग्रवकात दिल्यानुसार पुमर्नुल्यांकित ग उत्पन्न प्रतिमा (दर्शनी सुल्य क.१०/-प्रत्वेकी)(अखंडीत व खंडीत का १. मूळ	ायएँ-: एल २७ १० ०एम। Desail.com वेबसा हरिता अलेखाप संपस्ते ३०. (अले हेवा विशेष ((र्किवा () (हेंबव वाय्दून) वेंबलनाकरिता) ((:	एच११८५पीएसमी१ इंट:www.nsail. रिश्वित विमारी संप केली तिमारी संप केली तिमारी संप खापरिक्षीत) (अ २६९२९ - (६५६९) (६७४२) (७७४२) - - १५.८२)	1१४०३७९ Lcom य निष्कर्षाचा (ह.लाखात, ई नंपलेली तिमाही ३०.०६.२०११ अलेखापरिक्षीत) ३४६१९ (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८)	अहवाल पीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२०२० (लेखापरिक्षीत) (२३७२७) (२३७२७) (२३७२७) (२९९२१) - -
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक, वहिवाट, मालकी हक, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य जप्ती स्वरुपाचे कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत माझ्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर राजि.पोस्ट एडीने उपरोक्त खोलीचे दावा/आक्षेप पृष्ठ्यर्थ दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह लेखी स्वरुपात कळवावे. जर वर विहित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास माझे अशील श्री. प्रकाश वाडीलाल शाह यांना सदर फ्लॅटसंदर्भात पुढील प्रक्रिया करण्याचे अधिकार असतील आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय फ्लॅटसंदर्भात अधिकार प्रक्रिया करण्याचे अधिकार	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सोमिकृत टिप: १. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे आणि १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य कर २. एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे: अ. तपशील क. १ कार्यचलनातून एकूण महसूल २ करपुर्व नफा ३ करानंतर नफा ४ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	६३२.९७ १३९४.९८ - ४.५४ ४.५४ ४.५४ ४.५४ ४.५४ प्रनर्विलोकन व शिफ ण्यात आले. संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित १४३८.५० ३७.५७ २८.९१ २८.११	३६३.५० १३९४.९८ – २.६१ २.६१ २.६१ जरस करण्यात आले संपलेली तिमाही ३०.०६.२०१ अलेखापरिक्षित १४८१५.२० १७.०१ १२.५३	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Florid Place: Mumbai Date: 15/09/2020	ittee and approved by the board ittee and approved by the board culture & Agrotech (I) Limited Sd/- Director विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५ 1.सो.लि., राजाजी पथ, डोंबिवली त कै. करमशी वालजी पटेल यांचे इतर टेल, श्रीमती कांता नारायण पटेल, तामच्या अशिलांच्या नावे करण्यास जेतू करमशी वालजी पटेल यांचे इतर टेल, श्रीमती कांता नारायण पटेल, तामच्या अशिलांच्या नावे करण्यास जेतू करमशी पटेल हा सुमारे ३० आमचे अशिल व हार वारसांकडे करमशी पटेल यासुद्ध मयत आहेत. ने किंवा यांच्या तर्फे व नमूद विक्री iबंध/हक्क/वाररासा हक्क/देणे/घेगे/ करार/कोर्ट कचेरी इ. मार्फत हक सून १५ दिवसांचे आत खाली नमूद	फॅक्स:११ २२२७५८८४, सीअ इं-मेल:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीट तपजील कार्वचलनातृत एकूण उत्पन्न (निवळ) कालावधीकरेता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेष साधाण वाबनंतर) करानंतर कालावधीकरेता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि विशेष साधाण वाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वक्रम उत्पन्न (कालावधीकरिता एकतित नम (करानंतर) आणि इतर सर्वक्रम उत्पन्न (कालावधीकरिता एकतित नम (करानंतर) आणि इतर सर्वक्रम उत्पन्न (करानवधीकरिता एकतित नम (करानंतर) आणि इतर सर्वक्रम उत्पन्न दिल्यानुसार पुर्म्युल्यांकित रा उत्पन्न प्रतिमाग (दर्शनी मुल्य क.१०/-प्रत्वेकी)(अखंडीत व खंडीत का १. मूळ २. सीमिकृत	ायएँ-: एल २७ १० ०एम। Desail.com वेबसा हरिता अलेखाप संपस्ते ३०. (अले हेवा विशेष ((र्किवा () (हेंबव वाय्दून) वेंबलनाकरिता) ((:	एच११८५पीएसमी१ इंट:www.nsail. रिसिंक्षित विमारी स्रेली तिमारी संप रेली तिमारी संप खापरिक्षीत) (अ रह९२२ ((६८६९) (६८६९) (७७४२) (७७४२) - -	1१४०३७९ Lcom य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई वंपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षीत) ३४६१९ (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) ४४५० –	अहवाल पंएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.७३.२०२० (लेखापरिक्षीत) (२३७२७) (२३७२७) (२३७२७) (२९०८३) (२९१२१) -
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक, वहिवाट, मालकी हक, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य जप्ती स्वरुपाचे कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत माझ्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर राजि.पोस्ट एडीने उपरोक्त खोलीचे दावा/आक्षेप पृष्ठ्य्यर्थ दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह लेखी स्वरुपात कळ्यवावे. जर वा विहित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास माझे अशील श्री. प्रकाश वाडीलाल शाह यांना सदर फ्लॅटसंदर्भात पुढील प्रक्रिया करण्याचे अधिकार असतील आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सोमिकृत टिप: १. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे आणि १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य कर २. एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे: अ. तपशील क. तपशील २ करपुर्व नफा ३ करानंतर नफा	६३२.९७ १३९४.९८ - ४.५४ ४.५४ ४.५४ ४.५४ ४.५४ प्रनर्विलोकन व शिफ ण्यात आले. संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित १४३८.५० ३७.५७ २८.९१ २८.११	३६३.५० १३९४.९८ – २.६१ २.६१ २.६१ जरस करण्यात आले संपलेली तिमाही ३०.०६.२०१ अलेखापरिक्षित १४८१५.२० १७.०१ १२.५३	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Floric Place: Mumbai Date:15/09/2020	ittee and approved by the board ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director a करमशी पटेल (नविन नाव प्रविण विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५ I.सो.लि., राजाजी पथ, डॉविवली ल कै. करमशी वालजी पटेल यांचे इतर टेल, श्रीमती कांता नारायण पटेल, तामच्या अशिलां च्या नावे करण्यास जेतू करमशी पटेल हा सुमारे ३० आमचे अशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल यासुद्ध मयत आहेत. ने किंवा यांच्या तर्फे व नमूद विक्री iबंध/हक्क/वारसा हक्क/देणे/धेणे/ करार/कोर्ट कचेरी इ. मार्फत हक्क तून १५ दिवसांचे आत खाली नमूद्	फॅक्स: +११ २२ २२०५०८४, सीअ ई-मेन्न:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत तपशील कार्वचलनातृत पकूण उत्पव्व (निवळ) कालावर्धाकर्षता तिव्वळ नफ्ता/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ सियायाण वाबसूव) कपुर्व कालावर्धाकरेता निव्वळ नफ्ता/(तोटा) (अपवादात्मक आणि/ सियेष साधारण वाबनंतर) कप्रानंत कालावर्धाकरेता निव्वळ नफ्ता/(तोटा) (अपवादात्मक आणि सियेष साधारण वाबनंतर) कप्रानंत कालावर्धकरेता निव्वळ नफ्ता/(तोटा) (अपवादात्मक आणि/ सियेष साधारण वावनंतर) कप्रानंत कालावर्धकरेता निव्वळ नफ्ता/(तोटा) (अपवादात्मक आणि/ सियेष साधारण वावनंतर) कप्र स्वावर्धकर उपर्थ (कालावर्धकरिता एक्ती न उत्तव प्रतिमान (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्वेकी)(अवंडीत व खंडीत का ?. मूळ २. सीयिकृत दीप:	विष्ट्र-एल२७१००एम gnsail.com वेबसा फ्रिरिता अलेखाप संपस्ने ३० (अले इंग्रेग विशेष ((र्गिकंवा () ग/(तोटा) () (खिव वगळूर) () () () () ()	एच११८५पीएलमी१ इंदर:www.nsail. रिरिक्षित वित्तरीय केली नियाही संग ३ खार्वारस्तीत) (अ २६९२९ (६५६९) (६७६१) (६७६१) - - ? १५.८२) २,५.८२)	1१४०३७९ Lcom य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई वंपलेली तिमाही ३०.0६.२०१९ अलेखापरिक्षीत) ३४६१९ (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२७५) ४४५० - (७.३९) (७.३९)	अंहवाल संपलेत वर्ष ३१.0३.२०२० (लेखापरिक्षेत्र) (२३७२७) (२३७२७) (२९७८३) (२९९२१) - - (६५.३६) (६५.३६)
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक, वहिवाट, मालकी हक, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य जप्ती स्वरुपाचे कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत माझ्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर राजि.पोस्ट एडीने उपरोक्त खोलीचे दावा/आक्षेप पृष्ठ्यर्थ दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह लेखी स्वरुपात कळवावे. जर वर विहित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास माझे अशील श्री. प्रकाश वाडीलाल शाह यांना सदर फ्लॅटसंदर्भात पुढील प्रक्रिया करण्याचे अधिकार असतील आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय फ्लॅटसंदर्भात अधिकार प्रक्रिया करण्याचे अधिकार	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सौमिकृत टिप: १. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्रारे आणि १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य कर २. एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे: अ. तपशील क. १ कार्यचलनातून एकूण महसूल २ करपुर्व नफा ३ करानंतर नफा ४ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न ३. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ इ	६३२.९७ १३९४.९८ - ४.५४ ४.५४ ४.५४ प्रनर्विलोकन व शिफ ण्यात आले. संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित १४३८.५० ३७.५७ २८.११ २८.११ २८.११ २८.११ २८.११ २८.११ २८.१२ २८.१२ २८.१२ २८.१२ २८.१२ २८.१२ २८.१२ २८.१२ २८.१२	३६३.५०	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Floric Place: Mumbai Date:15/09/2020	ittee and approved by the board ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director a करमशी पटेल (नविन नाव प्रविण विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५ t.सो.लि., राजाजी पथ, डोंबिवली ल कै. करमशी वालजी पटेल यांचे इतर टेल, श्रीमती कांता नारायण पटेल, तामच्या अशिलांच्या नावे करण्यास जेतू करमशी पटेल हा सुमारे ३0 आमचे अशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल यासुद्ध मयत आहेत. ने किंवा यांच्या तर्फ व नमूद विक्री iबंध/हक्क/वारसा हक्क/देण/धेणे/ करार/कोर्ट कचेरी इ. मार्फत हक्क तूरा १५ दिवसांचे आत खाली नमूद	र्फेक्स:११ २२२२७५८८४, सीअ ई-मेन्न:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत तपरगील कार्वचलनातृन एकूण उत्पन्न (नेलवळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ि साथारण वावन्य्वे कपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेष साधारण वाबनंतर) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेष साधारण वाबनंतर) कालावधीकरिता प्रकृण सर्वक्रय उत्पन्न (कारानंधीकरिता एकत्रित नम् (कारानंत कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेषसाधारण वाबनंतर) कालावधीकरिता प्रकृण सर्वक्रय उत्पन्न (कारानंधीकरिता एकत्रित नम् (कारानंत) आणि इतर सर्वक्रय उत्पन्न (कारानंधीकरिता एकत्रित नम् (कारानंत) आणि इतर सर्वक्रय उत्पन्न (कारानंधीकरिता एकत्रित नम् (कारानंत) आणि इतर सर्वक्रय उत्पन्न (कारानंधा) सम्प्राण साढनंक ४४४५० राखिब (मागील वर्षांच्या ताळेवंदगत्रकता दिल्यानुसार पुमर्युव्याकित ग उत्पन्न प्रतिमाग (दर्शनी मुल्य क.१०/-प्रत्केकी)(आखंडीत व खंडीत का १. सूळ २. सोमिकृत टीप:	विष्-रः एल २७ १० ९ म. श्रेण इवंसा किरिता अलेखाप संपस्ते ३०. (अले किंवा विशेष (('किंवा () 'किंवा () 'किंवा () 'किंवा () 'किंवा () 'किंवा () 'किंवा () 'किंवा () 'किंवा () 'किंवा () 'किंवा () 'किंवा () '' '' '' '' '' '' '' '' '' '	एच११८५पीएसमी१ इंट:www.nsail. रिश्वित विमारी संप केली विमारी संप केली विमारी संप केली विमारी संप खायार्गस्तीत) (अ १६२६१) (६५६१) (६५६१) (६५६१) (६५६१) (७७५१) १५.८२) १५.८२) अन्ववे स्टॉक एसस्	११४०३७९ Lcom य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई वंपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षीत) ३४६१९ (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८९) प्र४५० - (७.३९) (५.३९) प्रवेनाह सादर करण्या	अहवाल संपलेत वर्ष इ१.0३.२०२० (लेखापरिक्षीत) १३०९३३ (२३७२७) (२३७२७) (२३७२७) (२१७८३) (२१९२१) (६५.३६) (६५.३६) (६४.३६)
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक, वहिवाट, मालकी हक, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य जप्ती स्वरुपाचे कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत माझ्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर राजि.पोस्ट एडीने उपरोक्त खोलीचे दावा/आक्षेप प्रुष्ठ्यर्थ दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह लेखी स्वरुपात कळ्यवावे. जर वर विहित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास माझे अशील श्री. प्रकाश वाडीलाल शाह यांना सदर पल्टॅटसंदर्भात पुढील प्रक्रिया करण्याचे अधिकार असतील आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय पल्टॅरसंदर्भात अधिकार प्रक्रिया करण्याचे आधिकार असतील आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय पल्टॅसंदर्भात अधिकार प्रक्रिया पुर्ण केली जाईल आणि दावा असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (स.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सोमिकृत टिपः १. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे आणि १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य कर २. एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणेः अ. तपशील क. १ कार्यचलनातून एकूण महसूल २ करपुर्व नफा ३ करानंतर नफा ४ वालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ३. सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमॅट्स) रेग्युलेशन २०१५ व सादर करण्यात आलेली संपलेल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्षाचे (एकमेव व एक	६३२.९७ १३९४.९८ - ४.५४ ४.५४ प्याति आले. संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित १४३८.५० ३७.०६.२०२० अलेखापरिक्षित १४३८.५० ३७.५७ २८.११ २८.१२ ३७.न्वये २८.१२ २८.१२ २८.१२ ३७.न्वये ३४.५४	३६३.५० १३९४.९८ - २.६१ २.६१ २.६१ ३०.६२ अलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित १४८१५.२० १७.०१ १२.५३ १२.५३ १२.५३ १८३५.२० १२.५३ १२.५३ १२.५३ १८१८३ १२.५३ १८२,५३ १२.५३ १२.५३ १८२,५३ १२.५३ १२.५३ १२.५३	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Floric Place: Mumbai Date:15/09/2020	ittee and approved by the board ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director a करमशी पटेल (नविन नाव प्रविण विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५ t.सो.लि., राजाजी पथ, डोंबिवली ल कै. करमशी वालजी पटेल यांची क. करमशी वालजी पटेल यांची क. करमशी वालजी पटेल यांची इत, श्रीमती कांता नारायण पटेल, तामच्या अशिलांच्या नावे करण्यास जेतू करमशी पटेल हा सुमारे ३० आमचे अशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल वा सुयारे ३० आमचे अशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल वा सुयारे ३० आमचे अशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल वा सुद्र मयत आहेत. ने किंवा यांच्या तर्फे व नमूद विक्री iबंध/हक्क/वारसा हक/देणे/धेणे/ करार/कोर्ट कचेरी इ. मार्फत हक सून १५ दिवसांचे आत खाली नमूद त्यास कागदपत्रांसहीत पुराव्यानिशी संस्थाचा अथवा व्यक्तिचा कसलाही तेल्या कोणत्याही हरकर्तींचा विचार	फॅक्स:११ २२२७५८८४, सीअ ई-मेल:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीट तपशील कार्वचलनातून एकूण उत्पन्न (नेवळळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ति साधारण बाबपूर्व) करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता प्रकृण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकति नम (करानंतर) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि विशेष साधारण बाबनंतर) करानंतर आलंग इतर सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकति नम (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकति नम करानंतर) सम्माण मांडवल ४४५० राखिब (मागील वर्षाच्या ताळेवंदान्नकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित रा उत्पन्न प्रतिमा (दर्शने मुल्व रू.१०/-प्रत्वेकी)(अंडवेत व खंडीत का १. मूळ २. सोमिकृत टीप:	ायएँ-१७९२७१००एम। gnsail.com वेबसा हरिता अलेखाप होरिता अलेखाप ३०. (अले इंग्वा विशेष ((र्गिंकवा () (र्गिंकवा () () () खिव वगळूर) ईंयलनाकरीता) () () () () () () () () () () () () ()	एच११८५पीएसमी१ इंट:www.nsail. रिसिक्षित विमाही केंत्री तिमाही संप केंत्री तिमाही संप केंत्री तिमाही संप काखापरिक्षीत) (अ २६९२९ (६५६९) (६५६९) (६५६९) (६५६९) (६५६९) (६५८२) २४४५० - १५.८२) ३ अन्ववे स्टॉक एससेट	1१४०३७९ Lcom य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई वंपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षीत) ३४६१९ (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) - (७.३९) - (७.३९) - - - - - - - - - - - - -	अहवाल पंएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२०२० (लेखापरिक्षीत) (२३७२७) (२३७२७) (२३७२७) (२३७२७) (२३७२७) (२१९२१) - (६५.३६) (६५.३६) (६५.३६) (३ आलेली ३० दून, र्थ न्यूना कंपनीच्या
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक, वहिवाट, मालकी हक, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य जप्ती स्वरुपाचे कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत माझ्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर रजि.पोस्ट एडीने उपरोक्त खोलीचे दावा/आक्षेप प्राप्त ने लोखी कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास माझे अशील श्री. प्रकाश वाडीलाल शाह यांना सदर पर्लटसंदर्भात पुढील प्रक्रिया करण्याचे अधिकार असतील आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय फर्लटसंदर्भात अधिकार प्रक्रिया करण्याचे आधिकार असतील आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय फर्लटसंदर्भात अधिकार प्रक्रिया पुर्ण केली जाईल आणि दावा असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल. आज दिनांकीत १७ सप्टेंबर, २०२०	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (स.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सौमिकृत टिपः १. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील निष्कषचि लेखासमितीद्वारे आणि १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य कर २. एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणेः अ. तपशील क. १ कार्यचलनातून एकूण महसूल २ करपुर्व नफा ३ करानंतर नफा ४ वालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ३. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमॅंट्स) रेग्युलेशन २०१५ व सादर करण्यात आलेली संपलेल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्षाचे (एकमेव व एक संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.aba	६३२.९७ १३९४.९८ - ४.५४ ४.५४ प्याति अले. संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित १४३८.५० ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित १४३८.५० ३७.५७ २८.११ २८.११ ३७.नदये त्रित) सविस्तर नमुन्य	३६३.५० १३९४.९८ - २.६१ २.६१ २.६१ ३०.६२ अलेखापरिक्षित १४८९८.२० १७.०६.२०९९ अलेखापरिक्षित १४८१५.२० १७.०१ १२.५३ १२.५३ १८२५३ १८२५३ १२.५३ १२.५३ १८२५३ १८४३ १२.५३ १२.५३ १८४३ १२.५३ १२.५३ १८९८९ १३.५३ १२.५३ १८९८९ ९८९८९	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Florid Place: Mumbai Date: 15/09/2020	ittee and approved by the board ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director a करमशी पटेल (नविन नाव प्रविण विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५ t.सो.लि., राजाजी पथ, डोंबिवली ल कै. करमशी वालजी पटेल यांची क. करमशी वालजी पटेल यांची क. करमशी वालजी पटेल यांची इत, श्रीमती कांता नारायण पटेल, तामच्या अशिलांच्या नावे करण्यास जेतू करमशी पटेल हा सुमारे ३० आमचे अशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल वा सुयारे ३० आमचे अशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल वा सुयारे ३० आमचे अशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल वा सुद्र मयत आहेत. ने किंवा यांच्या तर्फे व नमूद विक्री iबंध/हक्क/वारसा हक/देणे/धेणे/ करार/कोर्ट कचेरी इ. मार्फत हक सून १५ दिवसांचे आत खाली नमूद त्यास कागदपत्रांसहीत पुराव्यानिशी संस्थाचा अथवा व्यक्तिचा कसलाही तेल्या कोणत्याही हरकर्तींचा विचार	र्फेक्स:११ २२२२७५८८४, सीअ ई-मेन्न:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत तपरगील कार्वचलनातृन एकूण उत्पन्न (नेलवळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ि साथारण वावन्य्वे कपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेष साधारण वाबनंतर) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेष साधारण वाबनंतर) कालावधीकरिता प्रकृण सर्वक्रय उत्पन्न (कारानंधीकरिता एकत्रित नम् (कारानंत कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेषसाधारण वाबनंतर) कालावधीकरिता प्रकृण सर्वक्रय उत्पन्न (कारानंधीकरिता एकत्रित नम् (कारानंत) आणि इतर सर्वक्रय उत्पन्न (कारानंधीकरिता एकत्रित नम् (कारानंत) आणि इतर सर्वक्रय उत्पन्न (कारानंधीकरिता एकत्रित नम् (कारानंत) आणि इतर सर्वक्रय उत्पन्न (कारानंधा) सम्प्राण साढनंक ४४४५० राखिब (मागील वर्षांच्या ताळेवंदगत्रकता दिल्यानुसार पुमर्युव्याकित ग उत्पन्न प्रतिमाग (दर्शनी मुल्य क.१०/-प्रत्केकी)(आखंडीत व खंडीत का १. सूळ २. सोमिकृत टीप:	ायएँ-१७९२७१००एम। gnsail.com वेबसा हरिता अलेखाप होरिता अलेखाप ३०. (अले इंग्वा विशेष ((र्गिंकवा () (र्गिंकवा () () () खिव वगळूर) ईंयलनाकरीता) () () () () () () () () () () () () ()	एच११८५पीएसमी१ इंट:www.nsail. रिसिक्षित विमाही केंत्री तिमाही संप केंत्री तिमाही संप केंत्री तिमाही संप काखापरिक्षीत) (अ २६९२९ (६५६९) (६५६९) (६५६९) (६५६९) (६५६९) (६५८२) २४४५० - १५.८२) ३ अन्ववे स्टॉक एससेट	1१४०३७९ Lcom य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई वंपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षीत) ३४६१९ (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) - (७.३९) - (७.३९) - - - - - - - - - - - - -	अहवाल पंएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२०२० (लेखापरिक्षीत) (२३७२७) (२३७२७) (२३७२७) (२३७२७) (२३७२७) (२१९२१) - (६५.३६) (६५.३६) (६५.३६) (३ आलेली ३० दून, र्थ न्यूना कंपनीच्या
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक, वहिवाट, मालकी हक, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य जप्ती स्वरुपाचे कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत माझ्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर रजि.पोस्ट एडीने उपरोक्त खोलीचे दावा/आक्षेप प्राठ्यर्थ दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह लेखी स्वरुपात कळवावे. जर वर विहित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास माझे अशील श्री. प्रकाश वाडीलाल शाह यांना सदर पल्टॅटसंदर्भात पुढील प्रक्रिया करण्याचे अधिकार असतील आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय फ्लॅटसंदर्भात अधिकार प्रक्रिया करण्याचे आधिकार असतील आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय फ्लॅटसंदर्भात अधिकार प्रक्रिया पुर्ण केली जाईल आणि दावा असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल. आज दिनांकीत १७ सप्टेंबर, २०२० संपर्क: श्री. विशाल ए. गेडीया	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (स.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सोमिकृत टिपः १. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे आणि १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य कर २. एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणेः अ. तपशील क. १ कार्यचलनातून एकूण महसूल २ करपुर्व नफा ३ करानंतर नफा ४ वालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ३. सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमॅट्स) रेग्युलेशन २०१५ व सादर करण्यात आलेली संपलेल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्षाचे (एकमेव व एक	६३२.९७ १३९४.९८ - ४.५४ ४.५४ ४.५४ प्र्याति आले. संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित १४३८.५० २८.११ २८.११ २८.११ २८.११ २८.११ २८.११ २८.११ २८.११ ३४.५४ ३४.५४ २८.११ २८.११ २८.११ २८.११ २८.१२ २८.१२ २४.५४ ३४.५४	३६३.५० १३९४.९८ - २.६१ २.६१ २.६१ ३०.६२ अलेखापरिक्षित १४८९५.२० १७.०६.२०९९ अलेखापरिक्षित १४८९५.२० १७.०१ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ उपलब्ध आहे.	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Floric Place: Mumbai Date:15/09/2020	ittee and approved by the board ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director a करमशी पटेल (नविन नाव प्रविण विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५ t.सो.लि., राजाजी पथ, डोंबिवली ल कै. करमशी वालजी पटेल यांची क. करमशी वालजी पटेल यांची क. करमशी वालजी पटेल यांची इत, श्रीमती कांता नारायण पटेल, तामच्या अशिलांच्या नावे करण्यास जेतू करमशी पटेल हा सुमारे ३० आमचे अशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल वा सुयारे ३० आमचे अशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल वा सुयारे ३० आमचे अशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल वा सुद्र मयत आहेत. ने किंवा यांच्या तर्फे व नमूद विक्री iबंध/हक्क/वारसा हक/देणे/धेणे/ करार/कोर्ट कचेरी इ. मार्फत हक सून १५ दिवसांचे आत खाली नमूद त्यास कागदपत्रांसहीत पुराव्यानिशी संस्थाचा अथवा व्यक्तिचा कसलाही तेल्या कोणत्याही हरकर्तींचा विचार	फॅक्स:११ २२२७५८८४, सीअ ई-मेल:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीट तपशील कार्वचलनातून एकूण उत्पन्न (नेवळळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ति साधारण बाबपूर्व) करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता प्रकृण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकति नम (करानंतर) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि विशेष साधारण बाबनंतर) करानंतर आलंग इतर सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकति नम (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकति नम करानंतर) सम्माण मांडवल ४४५० राखिब (मागील वर्षाच्या ताळेवंदान्नकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित रा उत्पन्न प्रतिमा (दर्शने मुल्व रू.१०/-प्रत्वेकी)(अंडवेत व खंडीत का १. मूळ २. सोमिकृत टीप:	ायएँ-१७९२७१००एम। gnsail.com वेबसा हरिता अलेखाप होरिता अलेखाप ३०. (अले इंग्वा विशेष ((र्गिंकवा () (र्गिंकवा () () () खिव वगळूर) ईंयलनाकरीता) () () () () () () () () () () () () ()	एच११८५पीएसमी१ इंट:www.nsail. रिसिक्षित विमाही केंत्री तिमाही संप केंत्री तिमाही संप केंत्री तिमाही संप काखापरिक्षीत) (अ २६९२९ (६५६९) (६५६९) (६५६९) (६५६९) (६५६९) (६५८२) २४४५० - १५.८२) ३ अन्ववे स्टॉक एससेट	1१४०३७९ Lcom य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई यंपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षीत) ३४६१९ (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) प४४५० - (७.३९) (७.३९) (७.३९) पर्वजेमह सादर करण्यात वेसीय निष्कर्षाचे संपू	अंहवाल पीएस व्यतिरिक्त) संपरले वर्ष ३१.0३.२0२0 (संखापरिक्षेत्री) (२३७२७) (२३७२७) (२३७२७) (२३७२७) (२१७८३) (२१९२१) - - (६५.३६) (६५.३६) (६५.३६) व आलेली ३० जून, गं नमुना कंपनीच्या बासाईटव उल्लथ्य
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक, वहिवाट, मालकी हक, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य जप्ती स्वरुपाचे कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत माझ्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर राजि.पोस्ट एडीने उपरोक्त खोलीचे दावा/आक्षेप प्रष्ठ्यर्थ दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह लेखी स्वरुपात कळ्यवावे. जर वर विहित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास माझे अशील श्री. प्रकाश वाडीलाल शाह यांना सदर पल्टॅटसंदर्भात पुढील प्रक्रिया करण्याचे अधिकार असतील आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय पल्टॅसंदर्भात अधिकार प्रक्रिया करण्याचे आधिकार असतील आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय पलॅटसंदर्भात अधिकार प्रक्रिया पुर्ण केली जाईल आणि दावा असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल. आज दिनांकीत १७ सप्टेंबर, २०२० संपर्क: श्री. विशाल ए. गेडीया वकील, उच्च न्यायालय	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (स.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सौमिकृत टिपः १. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील निष्कषचि लेखासमितीद्वारे आणि १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य कर २. एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणेः अ. तपशील क. १ कार्यचलनातून एकूण महसूल २ करपुर्व नफा ३ करानंतर नफा ४ वालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ३. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमॅंट्स) रेग्युलेशन २०१५ व सादर करण्यात आलेली संपलेल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्षाचे (एकमेव व एक संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.aba	६३२.९७ १३९४.९८ - ४.५४ ४.५४ ४.५४ प्र्याति आले. संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित १४३८.५० २८.११ २८.११ २८.११ २८.११ २८.११ २८.११ २८.११ २८.११ ३४.५४ ३४.५४ २८.११ २८.११ २८.१९ ४४ ४४ ४४ ४४ ४४ ४४ ४४ ४४ <	३६३.५० १३९४.९८ - २.६१ २.६१ २.६१ ३०.६२ अलेखापरिक्षित १४८९५.२० १७.०६.२०९९ अलेखापरिक्षित १४८१५.२० १७.०१ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १८९८९ ३८९८९८९ ३८९८९८९ ३८९८९८९ ३८९८९८९ ३८९८९८९ ३४४ ३४४ ३४४ ३४४ ३४४ ३४४ ३४४ ३४४४ ३४४४ ३४४४४ ३४४४४४ ३४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Florid Place: Mumbai Date: 15/09/2020	ittee and approved by the board ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director a करमशी पटेल (नविन नाव प्रविण विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५ ा. सो.लि., राजाजी पथ, डॉविवली त कै. करमशी वालजी पटेल यांची क. करमशी वालजी पटेल यांचे इतर टेल, श्रीमती कांता नारायण पटेल, तामच्या अशिलांच्या नापे करण्यास जेतू करमशी पटेल हा सुमारे ३० आमचे अशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल वा सुमारे ३० आमचे अशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल वा सुमारे ३० आमचे अशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल दा सुमारे ३० त्रामचे आशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल दा सुमारे ३० त्रामचे आशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल दा सुमारे ३० त्रामचे आशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल दा सुमारे ३० स्राम्य जाया वार्फ व नमूद विक्री त्रित्या कोणत्याही हरकर्तीचा विचार समजण्यात येईल व पुढील विक्री	फॅक्स:११ २२२७५८८४, सीअ ई-मेल:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीट तपशील कार्वचलनातून एकूण उत्पन्न (नेवळळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ति साधारण बाबपूर्व) करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता प्रकृण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकति नम (करानंतर) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि विशेष साधारण बाबनंतर) करानंतर आलंग इतर सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकति नम (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकति नम करानंतर) सम्माण मांडवल ४४५० राखिब (मागील वर्षाच्या ताळेवंदान्नकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित रा उत्पन्न प्रतिमा (दर्शने मुल्व रू.१०/-प्रत्वेकी)(अंडवेत व खंडीत का १. मूळ २. सोमिकृत टीप:	ायएँ-१७९२७१००एम। gnsail.com वेबसा हरिता अलेखाप होरिता अलेखाप ३०. (अले इंग्वा विशेष ((र्गिंकवा () (र्गिंकवा () () () खिव वगळूर) ईंयलनाकरीता) () () () () () () () () () () () () ()	एच११८५पीएसमी१ इंट:www.nsail. रिसिक्षित विमाही केंत्री तिमाही संप केंत्री तिमाही संप केंत्री तिमाही संप काखापरिक्षीत) (अ २६९२९ (६५६९) (६५६९) (६५६९) (६५६९) (६५६९) (६५८२) २४४५० - १५.८२) ३ अन्ववे स्टॉक एससेट	1१४०३७९ Lcom य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई यंपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षीत) ३४६१९ (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) प४४५० - (७.३९) (७.३९) (७.३९) पर्वजेमह सादर करण्यात वेसीय निष्कर्षाचे संपू	अहवाल पंएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२०२० (लेखापरिक्षीत) (२३७२७) (२३७२७) (२३७२७) (२३७२७) (२३७२७) (२१९२१) - (६५.३६) (६५.३६) (६५.३६) (३ आलेली ३० दून, र्थ न्यूना कंपनीच्या
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक्क, वहिवाट, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य जप्ती स्वरुपाचे कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत माझ्याकडे खाली दिलेत्ल्या पत्त्यावर रजि.पोस्ट एडीने उपरोक्त खोलीचे दावा/आक्षेप पृष्ठ्वर्य दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह लेखी स्वरुपात कळवावे. जर वर बिहित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास माझे अशील श्री. प्रकाश वाडीलाल शाह यांना सदर फ्लॅटसंदर्भात पुढील प्रक्रिया करण्याचे अधिकार असतील आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय फ्लॅटसंदर्भात अधिकार प्रक्रिया करण्या संदर्भाशिवाय फ्लॅटसंदर्भात अधिकार प्रक्रिया करण्याचे आधिकार असतील आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय फ्लॅटसंदर्भात अधिकार प्रक्रिया करण्याचे आधिकार वांचा कसल्यास त्याग किंवा जाईल. आज दिनांकीत १७ सप्टेंबर, २०२० संपर्क: श्री. विशाल ए. गेडीया वकील, उच्च न्यायालय कार्यालय क्र.:०७, तळमजला, हाथीवाला	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (स.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सौमिकृत टिपः १. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील निष्कषचि लेखासमितीद्वारे आणि १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य कर २. एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणेः अ. तपशील क. तपशील क. तपशील ३ करानंतर नफा ३ करानंतर नफा ३ कालावधीकरिता एकूण महसूल २. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्वलोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च सादर करण्यात आलेली संपलेल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्षाचे (एकमेव व एक संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कषचि संपूर्ण नमुना कंपनीच्या www.aba लिमिटेडच्या www.bseindia.com व एमएसईआय लिमिटेडच्या www.1	६३२.९७ १३९४.९८ - ४.५४ ४.५४ ४.५४ प्र्याति आले. संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित १४३८.५० २८.११ २८.११ २८.११ २८.११ २८.११ २८.११ २८.११ २८.११ ३४.५४ ३४.५४ २८.११ २८.११ २८.१९ ४४ ४४ ४४ ४४ ४४ ४४ ४४ ४४ <	३६३.५० १३९४.९८ - २.६१ २.६१ २.६१ ३०.६२ अलेखापरिक्षित १४८९५.२० १७.०६.२०१९ अलेखापरिक्षित १४८१५.२० १७.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १८४८१५.२० १७.०१ १२.५३ १२.५३ १४८१८ १२.५३ १२.५३ १८.५३ १८.५३ १८.५३ १८.५३ १८.५३ १८.५३ १८.५३ १८.५३ १८.५३ १८.५३ १८.५३ १४.५३ १४.५३ १४.५३ १४.५३ १४.५३ १४.५३ १४.५३ १४.५३ १४.५३ १४.५३	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Florid Place: Mumbai Date: 15/09/2020	ittee and approved by the board ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५ t.सो.लि., राजाजी पथ, डोंबिवली ल कै. करमशी वालजी पटेल यांचे इतर टेल, श्रीमती कांता नारायण पटेल, तममव्या अशिलांच्या नावे करण्यास जेतू करमशी पटेल हा सुमारे ३० आमचे अशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल शासुद्ध मयत आहेत. ने किंवा यांच्या तर्फे व नमूद विक्री iबंध/हक/वारसा हक/देणे/धेणे/ करार/कोर्ट कचेरी इ. मार्फत हक सून १५ दिवसांचे जात खाली नमूद त्यास कागदपत्रांसहीत पुराव्यानिशी स्थाचा अथवा व्यक्तिचा कसलाही तेल्या कोणत्याही हरकर्तीचा विचार समजण्यात येईल व पुढील विक्री	फॅक्स:११ २२२७५८८४, सीअ ई-मेल:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीट तपशील कार्वचलनातून एकूण उत्पन्न (नेवळळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ति साधारण बाबपूर्व) करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता प्रकृण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकति नम (करानंतर) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि विशेष साधारण बाबनंतर) करानंतर आलंग इतर सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकति नम (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकति नम करानंतर) सम्माण मांडवल ४४५० राखिब (मागील वर्षाच्या ताळेवंदान्नकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित रा उत्पन्न प्रतिमा (दर्शने मुल्व रू.१०/-प्रत्वेकी)(अंडवेत व खंडीत का १. मूळ २. सोमिकृत टीप:	ायएँ-१७९२७१००एम। gnsail.com वेबसा हरिता अलेखाप होरिता अलेखाप ३०. (अले इंग्वा विशेष ((र्गिंकवा () (र्गिंकवा () () () खिव वगळूर) ईंयलनाकरीता) () () () () () () () () () () () () ()	एच११८५पीएसमी१ इंट:www.nsail. रिसिक्षित विमाही केंत्री तिमाही संप केंत्री तिमाही संप केंत्री तिमाही संप काखापरिक्षीत) (अ २६९२९ (६५६९) (६५६९) (६५६९) (६५६९) (६५६९) (६५८२) २४४५० - १५.८२) ३ अन्ववे स्टॉक एससेट	1१४०३७९ Lcom य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई वंपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षीत) ३४६१९ (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) पु.३९७ - (७.३९) पु.३९९ पु.३९७ - - - - - - - - - - - - -	अहवाल मंपलेले वर्ष ३१.०३.२०२० (लेखापरिक्षीत) (२३७२७) (२३७२७) (२३७२७) (२३७२७) (२३७२७) (२१९२१) (१९९२१) - (६५.३६) (६५.३६) (६५.३६) (३४लेपीच्या बसाइंटवर उपलब्ध सवीने व करीता सही/ – संतोष शाहा
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक, वहिवाट, मालकी हक, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य जप्ती स्वरुपाचे कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत माझ्याकडे खाली दिलेल्या पत्पावर रजि.पोस्ट एडीने उपरोक्त खोलीचे दावा/आक्षेप पृष्ठ्वार्थ दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह लेखी स्वरुपात कळवावे. जर वर विहित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास माझे अशील श्री. प्रकाश वाडीलाल शाह यांना सदर फ्लॅटसंदर्भात पुढील प्रक्रिया करण्याचे अधिकार असतील आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय एलॉटसंदर्भात अधिकार प्रक्रिया प्रांग किंवा स्थगित केणे ताई वा असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल. आज दिनांकीत १७ सप्टेंबर, २०२० संपर्क: श्री. विशाल ए. गेडीया वर्कालात्य क्र.:0७, तळमजला, हाथीवाला मेन्शन, दौलत नगर रोड क्र.१/३, बोरिवली	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सौमिकृत टिप: १. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील निष्कषांचे लेखासमितीद्वारे आणि १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य कर २. एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे: अ. तपशील क. तपशील क. तपशील ३ करानंतर नफा ३ करानंतर नफा ३ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न ३. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ इ सादर करण्यात आलेली संपलेल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्षचे (एकमेव व एक संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.aba लिमिटेडच्या www.bseindia.com व एमएसईआय लिमिटेडच्या www.t	६३२.९७ १३९४.९८ - ४.५४ ४.५४ प्रपतिलोकन व शिफ ण्यात आले. संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित १४३८.५० ३७.५० ३८.५० ४८.५४ ४८.५४ ४८.५४ ४८.५४ ३८.५४ ३८.५४ ३८.५४ ४४	३६३.५० १३९४.९८ - २.६१ २.६१ २.६१ ३०.६२ २.६१ ३०.६२ अलेखापरिक्षित १४८१५.२० १७.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १८.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १८.५३ १८.५३ १८.५३ १८.५३ १४.२० ३४.२४ १४.२० १४.२० १४.२० १४.२० १४.२० १४.२० १४.२० १४.२० १४.२० १४.२० १४.२०	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Florid Place: Mumbai Date: 15/09/2020	ittee and approved by the board ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director a करमशी पटेल (नविन नाव प्रविण विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५ ा. सो.लि., राजाजी पथ, डॉविवली त कै. करमशी वालजी पटेल यांची क. करमशी वालजी पटेल यांचे इतर टेल, श्रीमती कांता नारायण पटेल, तामच्या अशिलांच्या नापे करण्यास जेतू करमशी पटेल हा सुमारे ३० आमचे अशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल वा सुमारे ३० आमचे अशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल वा सुमारे ३० आमचे अशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल दा सुमारे ३० त्रामचे आशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल दा सुमारे ३० त्रामचे आशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल दा सुमारे ३० त्रामचे आशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल दा सुमारे ३० स्राम्य जाया वार्फ व नमूद विक्री त्रित्या कोणत्याही हरकर्तीचा विचार समजण्यात येईल व पुढील विक्री	फॅक्स: +९१ २२ २२०५०८४, सीअ ड्रे-मेन्न:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत तपशील कार्ववल्जातूर एकूण उत्पव (निवळ) कालावर्धाकर्षता निव्वळ नफा/(तीटा) (कर, अपवादात्मक आणि/ साधारण वाबनूव) करपुर्व कालावर्धाकर्षता निव्वळ नफा/(तीटा) (अपवादात्मक आणि/ सियासापाण वाबनंतर) करानंत कालावर्धाकर्षता निव्वळ नफा/(तीटा) (अपवादात्मक आणि/ सियेस साधारण वाबनंतर) कालावर्धाकरिता एकूण सर्वक्रम उत्पत्न (कालावर्धाकरिता एकतित नप (करानंत कालावर्धाकरिता निव्वळ नफा/(तीटा) (अपवादात्मक आणि/ सियेससाधारण वाबनंतर) कालावर्धाकरिता एकूण सर्वक्रम उत्पत्न (कालावर्धाकरिता एकतित नप (करानंत कालावर्धाकरिता निव्वच नफा/(तीटा) (अपवादात्मक आणि सियेससाधारण वाबनंतर) कालावर्धाकरिता एकूण सर्वक्रम उत्पत्न (कालावर्धाकरिता एकतित नप (करानंतर) समभाग भांडवल ४४५०) साधिब (माणित वर्षाच्व्या ताळेवंदासकात दिन्यानुसार पुमर्मुल्यांकित रा जतन्न प्रतिमाग (दर्कनी मुल्य रू.१०/-प्रत्वेकी)(अंबंडीत व खंडीत का २. मूळ २. सोमिकृत टीप: सेवी सिन्टेंग ऑक्लिंगेजन्स अंग्ड इटन्कांग्र रिकावर्योट्स) रेखुलेमन २०२० रोजी संपलेत्था तिमाहीकरिता अलंखापरिकित वित्तीव निक्व आख. डिया साध्न स्थ.०२.२०२०	ायएँ-१७९२७१००एम। gnsail.com वेबसा हरिता अलेखाप होरिता अलेखाप ३०. (अले इंग्वा विशेष ((र्गिंकवा () (र्गिंकवा () () () खिव वगळूर) ईंयलनाकरीता) () () () () () () () () () () () () ()	एच११८५पीएसमी१ इंट:www.nsail. रिसिक्षित विमाही केंत्री तिमाही संप केंत्री तिमाही संप केंत्री तिमाही संप काखापरिक्षीत) (अ २६९२९ (६५६९) (६५६९) (६५६९) (६५६९) (६५६९) (६५८२) २४४५० - १५.८२) ३ अन्ववे स्टॉक एससेट	1१४०३७९ Lcom य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई वंपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षीत) ३४६१९ (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) पु.३९७ - (७.३९) पु.३९९ पु.३९७ - - - - - - - - - - - - -	अहवाल संपलेत वर्ष इ
निधन झाले, आणि (३) श्रीमती राजुला वाडीलाल शाह (कोठारी) यांचे २८ डिसेंबर, २०१९ रोजी बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, तारण (तत्सम), अदलाबदल, वारसाहक्क, भाडेपट्टा, कायदेशीर हक्क, वहिवाट, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य जप्ती स्वरुपाचे कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत माझ्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर रजि.पोस्ट एडीने उपरोक्त खोलीचे दावा/आक्षेप पृष्ठच्यर्थ दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह लेखी स्वरुपात कळवावे. जर वर विहित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास माझे अशील श्री. प्रकाश वाडीलाल शाह यांना सदर फ्लॅटसंदर्भात पुढील प्रक्रिया करण्याचे अधिकार असतील आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय एर्लटसंदर्भात अधिकार प्रक्रिया करण्या के अधिकार असतील आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय एर्लटसंदर्भात अधिकार प्रक्रिया वर्ण केंता जाईल आण दिनांकीत १७ सप्टेंबर, २०२० संपर्क: श्री. विशाल ए. गेडीया वकील, उच्च न्यायालय कार्याल्य क्र.:०७, तळमजला, हाथीवाला	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (स.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचानलकारिता) १. मूळ २. सौमिकृत टिपः १. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील निष्कषचि लेखासमितीद्वारे आणि १५ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य कर २. एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणेः अ. तपशील क. तपशील क. तपशील ३ करानंतर नफा ३ करानंतर नफा ३ कालावधीकरिता एकूण महसूल २. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्वलोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च सादर करण्यात आलेली संपलेल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्षाचे (एकमेव व एक संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कषचि संपूर्ण नमुना कंपनीच्या www.aba लिमिटेडच्या www.bseindia.com व एमएसईआय लिमिटेडच्या www.1	६३२.९७ १३९४.९८ - ४.५४ ४.५४ प्रपतिलोकन व शिफ ण्यात आले. संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित १४३८.५० ३७.५० ३८.५० ४८.५४ ४८.५४ ४८.५४ ४८.५४ ३८.५४ ३८.५४ ३८.५४ ४४	३६३.५० १३९४.९८ - २.६१ २.६१ २.६१ ३०.६२ अलेखापरिक्षित १४८९५.२० १७.०६.२०१९ अलेखापरिक्षित १४८१५.२० १७.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १२.५३ १८४८१५.२० १७.०१ १२.५३ १२.५३ १४८१८ १२.५३ १२.५३ १८.५३ १८.५३ १८.५३ १८.५३ १८.५३ १८.५३ १८.५३ १८.५३ १८.५३ १८.५३ १८.५३ १४.५३ १४.५३ १४.५३ १४.५३ १४.५३ १४.५३ १४.५३ १४.५३ १४.५३ १४.५३	the Company's website (www.elegantflora.in). 2. The above results has been reviewed by the Audit Comm of Directors of the Company. For Elegant Florid Place: Mumbai Date: 15/09/2020	ittee and approved by the board ittee and approved by the board sulture & Agrotech (I) Limited Sd/- Director a करमशी पटेल (नविन नाव प्रविण विंग, बिल्डिंग नं.३, क्षेत्रफळ ४४५ 1.सो.लि., राजाजी पथ, डॉबिवली त कै. करमशी वालजी पटेल यांची 5. करमशी वालजी पटेल यांचे इतर टेल, श्रीमती कांता नारायण पटेल, तामच्या अशिलां च्या नावे करण्यास ठेतू करमशी पटेल हा सुमारे ३० आमचे अशिल व हतर वारसांकडे करमशी पटेल हा सुमारे ३० आम जे आशिल व इतर वारसांकडे करमशी पटेल वा सुद्ध मयत आहेत. ने किंवा यांच्या तर्फे व नमूद विक्री iबंध/हक,/वारसा हक/देणे/धेगे/ करार/कोर्ट कचेरी इ. मार्फत हक तून १५ दिवसांचे आत खाली नमूद त्यास कागदपत्रांसहीत पुराव्यानिशी स्थाचा अथवा व्यक्तिचा कसलाही तेल्या कोणत्याही हरकतींचा विचार समजण्यात येईल व पुढील विक्री स्रही/– ऑड. स्मिता संसारे परब	कॅक्स:११ २२२२७,८८४, सीअ इं-मेल:investor_relations(३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीव तपशील कार्वचलनातून एकूण उत्पन्न (नेवळळ) कालावधीकरिता निवळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ति साधारण वाबप्र्व) खरपुर्व कालावधीकरिता निवळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेष साधारण वाबनंतर) कालावधीकरिता प्रकृण सर्वकम उत्पन्न (कालावधीकरिता एकतित नम् (कगतंतर कालावधीकरिता निवळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ विशेष साधारण वाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकम उत्पन्न (कालावधीकरिता एकतित नम् (कगतंतर) आणि इतर सर्वकम उत्पन्न (कालावधीकरिता एकतित नम् विशेष साधागील वर्षाच्या ताळेवंदाग्वकात दिल्यानुसार पुर्म्युल्या रे. सीमिकृत टीपः बेवी (लिस्टिंग ऑस्टिगोनम्स अंग्ह डिस्लजेज रिकायर्गरेस) रेयुलेजम् अपरूप रोजी संपत्नेवा तिमाहीकरिता अलेखापरिक्षित विनीव निक WWW.nsail.com आणि बीएसई लिमिटेडच्या WWW.bseindia	ायएँ-१७९२७१००एम। gnsail.com वेबसा हरिता अलेखाप होरिता अलेखाप ३०. (अले इंग्वा विशेष ((र्गिंकवा () (र्गिंकवा () () () खिव वगळूर) ईंयलनाकरीता) () () () () () () () () () () () () ()	एच११८५पीएसमी१ इंट:www.nsail. रिसिक्षित विमादी केंत्री तिमाही संप केंत्री तिमाही संप केंत्री तिमाही संप काखापरिक्षीत) (अ २६९२९ (६५६९) (६५६९) (६५६९) (६५६९) (६५६९) (६५८२) २४४५० - १५.८२) ३ अन्ववे स्टॉक एससेट	1१४०३७९ Lcom य निष्कर्षाचा (रु.लाखात, ई वेपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षीत) ३४६१९ (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) (३२८८) वेपलेली देश्व प्रिप्ति करण्यात वेसीय निष्कर्षाचे संपू राजेज्याह सादर करण्यात वेसीय निष्कर्षाचे संपू मंडळाच्या	अहवाल पंएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२०२० (लेखापरिक्षीत) (२३७२७) (२३७२७) (२३७२७) (२३७२७) (२३७२७) (२१९२१) (१५.३६) (६५.३६) (६५.३६) (६५.३६) (३४लेपीच्या बसाइंटवर उपलब्ध सतीपे वा करीता सही/ – संतोष शाहा